

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार
हमी योजनेअंतर्गत कृषि विभागामार्फत
घेण्यात येणाऱ्या शेततळ्यांचे आर्थिक
मापदंड सुधारण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग (रोहयो)
शासन निर्णय क्रमांक : मगारो-२०२०/प्र.क्र. ११७/मगारो-१.
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक :- २९ डिसेंबर, २०२०

संदर्भ :-

१. शासन निर्णय क्र.मगारो २०१४/प्र.क्र.१६/मगारो-०१, दि.२८/२/२०१४
२. शासन निर्णय क्र.मगारो २०१६/प्र.क्र.८५/मगारो-०१, दि.१/१०/२०१६
३. केंद्र शासन अधिसूचना दि.२३/०३/२०२०
४. आयुक्त (कृषि), मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषि आयुक्तालय, पुणे यांचे क्र.मृद-६/मगाराग्रारोहयो/शे.तळे आ.मा./१३४३९/२०२०, दि.१/०६/२०२० चे पत्र
५. आयुक्त (कृषि), मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषि आयुक्तालय, पुणे यांचे क्र.मृद-६/मगाराग्रारोहयो/शे.तळे आ.मा./२६८३२/२०२०, दि.२३/१०/२०२०चे पत्र

प्रस्तावना :-

संदर्भाधीन क्र.१ च्या शासन निर्णयान्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषि विभागामार्फत भूस्तराप्रमाणे शेततळे खोदण्याचा कार्यक्रम लाभधारक शेतकऱ्यांच्या शेतात राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. तसेच, इनलेट आऊटलेटसह शेततळे व इनलेट आऊटलेटविरहित शेततळे यांचे आर्थिक मापदंड निश्चित करण्यात आलेले होते. तदनंतर संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषि आयुक्तालाय, पुणे यांनी सादर केलेल्या इनलेट आऊटलेटसह शेततळे खोदण्याबाबतचे आर्थिक मापदंड सुधारित करण्याच्या प्रस्तावास संदर्भाधीन क्र.२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली. सद्यस्थितीत केंद्र शासनाच्या दि.२३ मार्च, २०२० च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र राज्यासाठी मजूरीदर रु.२३८ / प्रति दिन इतका करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेततळ्याची कामे ६०:४० या अकुशल कुशल प्रमाणामध्ये मजूर व साहित्याद्वारे खोदण्यासाठी विविध आकारमानातील इनलेट आऊटलेटसह व इनलेट आऊटलेट विरहित शेततळ्याच्या सुधारित आर्थिक मापदंडाच्या प्रस्तावास मान्यता मिळण्याबाबत संदर्भाधीन क्र.४ व ५ अन्वये आयुक्त (कृषि), मृद, जलसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषि आयुक्तालय, पुणे यांनी प्रस्ताव सादर केलेल्या सदर प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. त्याअनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेततळ्याची कामे ६०:४० या अकुशल : कुशल प्रमाणामध्ये मजूर व साहित्याद्वारे खोदण्यासाठी विविध आकारमानातील इनलेट आऊटलेटसह व इनलेट आऊटलेट विरहित शेततळ्याच्या आयुक्त (कृषि), मृद, जलसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषि आयुक्तालय, पुणे यांनी प्रस्तावित केलेल्या सुधारित आर्थिक मापदंडाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येत असून त्यानुसार शेततळ्याची कामे घेण्यात यावी. याबाबत इतर अटी शर्ती या शासन निर्णय दि.२८ फेब्रुवारी, २०१४ प्रमाणे असतील. शासन निर्णय दि.२८ फेब्रुवारी, २०१४ अन्वये विहित केल्याप्रमाणे उपाय क्र. २ ते ६ नुसार शेततळे खोदावयाचे असेल त्यावेळेस मंडळ कृषि अधिकारी यांनी सदर शासन निर्णयातील परिशिष्ट - २ व कृषि सहायकाने परिशिष्ट - ३ मध्ये दिलेल्या नमुन्यामध्ये, भूस्तराप्रमाणे इतक्या मीटर खोलीचे काम मजूरामार्फत करण्यात आलेले असून त्यापुढील खोलीकरणाचे काम मजूरामार्फत करणे शक्य नाही व त्यामुळे प्रत्यक्ष आढळणाऱ्या भूस्तरानुसार खोदकामासाठी योग्य असणाऱ्या साहित्याचा वापर करून उर्वरित खोदकाम करण्यात येणार असल्याबाबतचे संबंधित प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. विविध आकारमानातील इनलेट आऊटलेटसह व इनलेट आऊटलेट विरहित शेततळ्याचे उपाय क्र.१ ते ६ चे सुधारित आर्थिक मापदंड अनुक्रमे परिशिष्ट क्र.१ व परिशिष्ट क्र.२ अन्वये सोबत जोडण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरून सदर कामे घेण्यात यावीत.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचा संगणक संकेतांक २०२०१२२९१६५५०८०६१६ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सोबत : जोडपत्रे.

(नंद कुमार)
अप्पर मुख्य सचिव (रोहयो)

प्रत-

१. मा. राज्यपालांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
३. सर्व मा. मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा.विरोधी पक्ष नेता, विधानसभा / विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, विधान भवन, मुंबई

५. मुख्य सचिवांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई,
६. सर्व अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालय, मुंबई,
७. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई
८. महासंचालक, माहिती व जनसंपर्क मंत्रालय, मुंबई (प्रसिध्दीकरिता),
९. प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर,
१०. कृषि आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे,
११. संचालक, मृदसंधारण व्यवस्थापन, पुणे,
१२. संचालक, फलोत्पादन, पुणे,
१३. संचालक, सामाजिक वनीकरण, पुणे,
१४. सर्व विभागीय आयुक्त,
१५. सर्व जिल्हाधिकारी (मुंबई व मुंबई उपनगर वगळून),
१६. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (मुंबई व मुंबई उपनगर वगळून),
१७. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर,
१८. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा परीक्षा), मुंबई/नागपूर,
१९. मुख्य अभियंता व सह सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई,
२०. मुख्य अभियंता व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई,
२१. मुख्य अभियंता, लघुपाटबंधारे (स्था.स्तर) विभाग, पुणे,
२२. उप सचिव, रोजगार हमी योजना समिती, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
२३. सर्व विशेष कार्य अधिकारी व पदसिध्द उपविकास आयुक्त (रोहयो), विभागीय आयुक्त कार्यालय,
२४. सर्व अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ,
२५. सर्व अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ,
२६. सर्व अधीक्षक अभियंता, लघुपाटबंधारे (स्था.स्तर) मंडळ,
२७. सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,
२८. सर्व कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग,
२९. सर्व कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग,
३०. सर्व कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग,
३१. सर्व कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद सिंचन विभाग,
३२. सर्व कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे (स्थानिकस्तर) विभाग,
३३. सर्व विभागीय वनसंरक्षक,
३४. सर्व विभागीय वन अधिकारी,
३५. सर्व उप संचालक, सामाजिक वनीकरण,
३६. सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती,
३७. सर्व तहसीलदार,
३८. लेखा व अधिदान अधिकारी, मुंबई,
३९. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
४०. सर्व कोषागार अधिकारी,
४१. सर्व उप कोषागार अधिकारी,
४२. सर्व उप सचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, नियोजन विभाग (रोहयो),
४३. निवडनस्ती- रोहयो-१.

परिशिष्ट क्र.१

(विविध आकारमानातील इनलेट आऊटलेटसह
शेततळ्याचे उपाय क्र.१ ते ६ चे सुधारित आर्थिक मापदंड)




१७९

उपाय-१ :- पुर्ण शेततळे मजुराद्वारे खोदणे
म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत मजुराच्या सहाय्याने इनलेट/आऊटलेटसह शेततळे
खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंडाचा गोषवारा

(मजुराद्वारे खोदकामासाठी केंद्र शासन अधिसूचना दि. २४.०३.२०२० नुसार मजुरी रु. २३८/- प्रमाणे)

अ. क्र.	शेततळ्याचे आकारमान	एकूण माती काम (घ.मी.)	प्रस्तावित आर्थिक मापदंड (रु.)				प्रचलित मापदंड (रु.) (रु. १९२ प्रति दिन प्रमाणे)		वाढीची टक्केवारी
			ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र		इतर क्षेत्र		ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	
			मनूष्य दिवस	रक्कम (रु.)	मनूष्य दिवस	रक्कम (रु.)			
१	१० X १० X ३ मी.	१५६.५	१२९.२४	३१३७५	११२.३६	२७२७६	२५३०१	२२०१७	२४
२	१५ X १० X ३ मी.	२६१.५	१९७.८०	४८०१७	१७१.९६	४१७४५	३८७२३	३३६९५	२४
३	१५ X १५ X ३ मी.	४४१	३४५.२९	८३८२२	३००.१५	७२८६५	६७६०२	५८८०८	२४
४	२० X १५ X ३ मी.	६२१	४८२.७१	११७१८२	४१९.६०	१०१८६३	९४५०८	८२२०९	२४
५	२० X २० X ३ मी.	८७६	६७९.११	१६४८६२	५९०.३३	१४३३०८	१३२९६४	११५६५५	२४
६	२५ X २० X ३ मी.	११३१	८७३.९७	२१२१६६	७५९.७१	१८४४२८	१७१११७	१४८८३९	२४
७	२५ X २५ X ३ मी.	१४६१	११२३.६१	२७२७६८	९७६.७२	२३७१०७	२१९९९७	१९१३५२	२४
८	३० X २५ X ३ मी.	१७९१	१३७३.२५	३३३३७०	११९३.७२	२८९७८७	२६८८७६	२३३८६४	२४
९	३० X ३० X ३ मी.	२१९६	१६८५.३३	४०९१३१	१४६५.०१	३५५६४६	३२९९७०	२८७०१६	२४



उपाय-१ :-पुर्ण शेततळे मजुराद्वारे खोदणे

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (10 x 10 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	११७.३८	११६.३८	१०१.१५	१३६६०.१०	११८७२.४८
		२ अ	३९.९३	१४६.६१	१२७.५७	५७३६.१२	४९९१.१७६
	एकूण खोदाई		१५६.५०				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०.००	०.००
३	उठाई काम	१२/१	३६.५०	६६.१६	५७.५२	२४१४.८४	२०९९.४८
		१२/२	१०.२५	१५.२०	८२.८२	१७५.८०	८४८.९१
	एकूण उठाई		४६.७५				
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	बांधाचे संस्करण करणे	९ अ	१४७.३७	१०.९५	९.५२	१६१३.७०	१४०२.९६
६	लु. बो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
७	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					३०७५९.६५	२६७४०.९२
	२ टक्के आकस्मिक खर्च					६१५.१९	५३४.८२
	एकूण					३१३७४.८४	२७२७५.७४
	म्हणजेच					३१३७५	२७२७६
	'प्रति टी.सी.एम. खर्च					२००४७८.२३	१७४२८५.८५
	मनुष्य दिन					१२९.२४	११२.३६

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 10 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१९६.१३	११६.३८	१०१.१५	२२८२५.०३	१९८३८.०४
		२ अ	६५.३८	१४६.६१	१२७.५७	१५८४.६२९	८३३९.८८९
	एकूण खोदाई		२६१.५०				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०.००	०.००
३	उठाई काम	१२/१	६६.५०	६६.१६	५७.५२	४३९९.६४	३८२५.०८
		१२/२	२१.५०	१५.२०	८२.८२	२०४६.८०	१७८०.६३
	एकूण उठाई		८८.००				
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	बांधाचे संस्करण करणे	९ अ	१६९.८७	१०.९५	९.५२	१८६०.०८	१६१७.१६
६	लु. बो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
७	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					४७०७५.२६	४०९२६.७२
	२ टक्के आकस्मिक खर्च					९४१.५१	८१८.५३
	एकूण					४८०१६.७७	४१७४५.२५
	म्हणजेच					४८०१७	४१७४५
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१८३६२०.५२	१५९६३७.६७
	मनुष्य दिन					१९७.८०	१७१.९६

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित
आर्थिक मापदंड (15 x 15 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	३३०.७५	११६.३८	१०१.१५	३८४९२.६९	३३४५५.३६
		२ अ	११०.२५	१४६.६१	१२७.५७	१६१६३.७५	१४०६४.५९
	एकूण खोदाई		४४१.००				
२	वाहतूक	८/१	२४८.६३	२६.९९	२३.४२	६७१०.५२	५८२२.९१
३	उठाई काम	१२/१	१२१.५०	६६.१६	५७.५२	८०३८.४४	६९८८.६८
		१२/२	४५.२५	९५.२०	८२.८२	४३०७.८०	३७४७.६१
	एकूण उठाई		१६६.७५				
४	इनलेट/आऊटलेट, मिलिट्रॅप खोदाई	१अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	बांधाचे संस्करण करणे	९ अ	१९२.३७	१०.९५	९.५२	२१०६.४५	१८३१.३६
६	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
७	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					८२१७८.७४	७१४३६.४३
	२ टक्के आकस्मिक खर्च					१६४३.५७	१४२८.७३
	एकूण					८३८२२.३२	७२८६५.१६
	महणजेच					८३८२२	७२८६५
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१९००७३.२८	१६५२२७.१२
	मनुष्य दिन					३४५.२९	३००.१५

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित
आर्थिक मापदंड (20 x 15 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	४६५.७५	११६.३८	१०१.१५	५४२०३.९९	४७११०.६१
		२ अ	१५५.२५	१४६.६१	१२७.५७	२२७६१.२	१९८०५.२४
	एकूण खोदाई		६२१.००				
२	वाहतूक	८/१	४०६.१३	२६.९९	२३.४२	१०९६१.४५	९५११.५६
३	उठाई काम	१२/१	१७६.५०	६६.१६	५७.५२	११६७७.२४	१०१५२.२८
		१२/२	६९.००	९५.२०	८२.८२	६५६८.८०	५७१४.५८
	एकूण उठाई		२४५.५०				
४	इनलेट/आऊटलेट, मिलिट्रॅप खोदाई	१अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	बांधाचे संस्करण करणे	९ अ	२१४.८७	१०.९५	९.५२	२३५२.८३	२०४५.५६
६	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
७	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					११४८८४.५९	९९८६५.७५
	२ टक्के आकस्मिक खर्च					२२१७.६९	१९९७.३२
	एकूण					११७१०२.२८	१०१८६३.०७
	महणजेच					११७१०२	१०१८६३
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१८८६९९.३३	१६४०३०.७१
	मनुष्य दिन					४८२.७१	४१९.६०

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित
आर्थिक मापदंड (20 x 20 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	६५७.००	११६.३८	१०१.१५	७६४६१.६६	६६४५५.५५
		२ अ	२११.००	१४६.६१	१२७.५७	३२१०७.५९	२७९३७.८३
	एकूण खोदाई		८६८.००				
२	वाहतूक	८/१	६३४.००	२६.९९	२३.४२	१७१११.६६	१४८४८.२८
३	उठाई काम	१२/१	२५६.५०	६६.१६	५७.५२	१६९७०.०४	१४७५३.८८
		१२/२	१०५.२५	९५.२०	८२.८२	१००९९.८०	८७१६.८१
	एकूण उठाई		३६१.७५				
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	बांधाचे संस्करण करणे	९ अ	२३७.३७	१०.९५	९.५२	२५९९.२०	२२५९.७६
६	लु. यो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
७	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					१६१६२९.०४	१४०४९८.०२
	२ टक्के आकस्मिक खर्च					३२३२.५८	२८०९.९६
	एकूण					१६४८६१.६२	१४३३०७.९८
	म्हणजेच					१६४८६२	१४३३०८
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१८८१९८.२०	१६३५९३.५८
	मनुष्य दिन					६७९.११	५९०.३३

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित
आर्थिक मापदंड (25 x 20 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	८४८.२५	११६.३८	१०१.१५	९८७९९.३४	८५८००.४९
		२ अ	२८२.७५	१४६.६१	१२७.५७	४१४५३.९८	३६०७०.४२
	एकूण खोदाई		११३१.००				
२	वाहतूक	८/१	८४८.२५	२६.९९	२३.४२	२२८९४.२७	१९८६६.०२
३	उठाई काम	१२/१	३३६.५०	६६.१६	५७.५२	२२२६२.८४	१९३५५.४८
		१२/२	१४१.५०	९५.२०	८२.८२	१३४७०.८०	११७१९.०३
	एकूण उठाई		४७८.००				
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	बांधाचे संस्करण करणे	९ अ	२५९.८७	१०.९५	९.५२	२८४५.५८	२४७३.९६
६	लु. यो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
७	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					२०८००५.८९	१८०८१९.३०
	२ टक्के आकस्मिक खर्च					४१६०.१२	३६१६.२३
	एकूण					२१२१६६.००	१८४४२७.५३
	म्हणजेच					२१२१६६	१८४४२८
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१८७५९९.५९	१६३०६५.९०
	मनुष्य दिन					८७३.९७	७५९.७१

(5)

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित
आर्थिक मापदंड (25 x 25 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१०९५.७५	११६.३८	१०१.१५	१२७५२३.४	११०८३५.१
		२ अ	३६५.२५	१४६.६१	१२७.५७	५३५४९.३	४६५९४.९४
	एकूण खोदाई		१४६१.००				
२	वाहतूक	८/१	१०९५.७५	२६.९९	२३.४२	२९५७४.२९	२५६६२.४७
३	उठाई काम	१२/१	४४१.५०	६६.१६	५७.५२	२९२०९.६४	२५३९५.०८
		१२/२	१९०.२५	९५.२०	८२.८२	१८१११.८०	१५७५६.५१
	एकूण उठाई		६३१.७५				
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	बांधाचे संस्करण करणे	९ अ	२८२.३८	१०.९५	९.५२	३०९२.०६	२६८८.२६
६	लु. बो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
७	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					२६७४१९.५७	२३२४५८.२८
	२ टक्के आकस्मिक खर्च					५३४८.३९	४६४९.१७
	एकूण					२७२७६७.९६	२३७१०७.४४
	म्हणजेच					२७२७६८	२३७१०७
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१८६६९९.४९	१६२२९१.२०
	मनुष्य दिन					११२३.६१	१७६.७२

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित
आर्थिक मापदंड (30 x 25 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१३४३.२५	११६.३८	१०१.१५	१५६३२७.४	१३५८६९.७
		२ अ	४४७.७५	१४६.६१	१२७.५७	६५६४४.६३	५७११९.४७
	एकूण खोदाई		१७९१.००				
२	वाहतूक	८/१	१३४३.२५	२६.९९	२३.४२	३६२५४.३२	३१४५८.९२
३	उठाई काम	१२/१	५४६.५०	६६.१६	५७.५२	३६१५६.४४	३१४३४.६८
		१२/२	२३९.००	९५.२०	८२.८२	२२७५२.८०	१९७९३.९८
	एकूण उठाई		७८५.५०				
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	बांधाचे संस्करण करणे	९ अ	३०४.८७	१०.९५	९.५२	३३३८.३३	२९०२.३६
६	लु. बो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
७	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					३२६८३३.०४	२८४१०५.०५
	२ टक्के आकस्मिक खर्च					६५३६.६६	५६८२.१०
	एकूण					३३३३६९.७०	२८९७८७.१६
	म्हणजेच					३३३३७०	२८९७८७
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१८६१३६.०७	१६१८०९.८७
	मनुष्य दिन					१३७३.२५	१९९३.७२

म.गां.रा.प्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित
आर्थिक मापदंड (30 x 30 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र.	कामाचा प्रकार	मगांराप्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र.	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१६४७.००	११६.३८	१०१.१५	१९१६७७.९	१६६५९४.१
		२ अ	५४९.००	१४६.६१	१२७.५७	८०४८८.८९	७००३५.९३
	एकूण खोदाई		२१९६.००				
२	वाहतूक	८/१	१६१५.५०	२६.९९	२३.४२	४३६०२.३५	३७८३५.०१
३	उठाई काम	१२/१	६७६.५०	६६.१६	५७.५२	४४७५७.२४	३८९१२.२८
		१२/२	३००.२५	९५.२०	८२.८२	२८५८३.८०	२४८६६.७१
	एकूण उठाई		९७६.७५				
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	बांधाचे संस्करण करणे	९ अ	५१५.००	१०.९५	९.५२	५६३९.२५	४९०२.८०
६	लु. बो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
७	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					४०११०८.४७	३४८६७२.६९
	२ टक्के आकस्मिक खर्च					८०२२.१७	६९७३.४५
	एकूण					४०९१३०.६४	३५५६४६.१४
	म्हणजेच					४०९१३१	३५५६४६
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१८६३०७.२१	१६१९५१.७९
	मनुष्य दिन					१६८५.३३	१४६५.०१

उपाय-२:- १.०० मी. मजुराद्वारे व २.०० मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंडाचा गोषवारा

(मजुराद्वारे खोदकामासाठी केंद्र शासन अधिसूचना दि. २४.०३.२०२० नुसार मजुरी रु. २३८/- प्रमाणे व साहित्याद्वारे खोदकामा करिता मृद व जलसंधारण विभाग दरसुची २०१८-१९ चे दराप्रमाणे)

अ. क्र	शेततळ्याचे आकारमान	खोदकामावरील खर्च (रु.)				अकुशल कुशल प्रमाण	एकूण (रु.) (प्रस्तावीत आर्थिक मापदंड)		प्रचलित मापदंड (रु.) (रु.१९२ प्रति दिन प्रमाणे)		वाढीची टक्केवारी
		मजुराद्वारे		साहित्याद्वारे			ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	
		ज.जा.उ.यो/ डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र						
१	१० X १० X ३ मी.	१७२७८.६९	१५०२१.९१	२९८९.६०	२७१०.५५	८५:१५	२०२६०	१७७३२	१७१७७	१५०९१	१८
२	१५ X १० X ३ मी.	२३२७५.७७	२०२३७.३५	५७१९.८४	५१९९.८६	८०:२०	२८९९६	२५४३७	२५४१०	२२४१०	१४
३	१५ X १५ X ३ मी.	३४८६६.२४	३०३१२.९४	११३५३.८७	१०४५५.०९	७४:२६	४६२२०	४०७६८	३९५६५	३५०२१	१६
४	२० X १५ X ३ मी.	४५८८९.७०	३९८९६.५५	१६७००.९६	१५३९१.९५	७३:२७	६२५९१	५५२८९	५३४८०	४७३९८	१७
५	२० X २० X ३ मी.	६१४८५.७८	५३४५४.३२	२४३२८.६२	२२४२०.७७	७०:३०	८५८१४	७५८७५	७४१३८	६५७९८	१५
६	२५ X २० X ३ मी.	७६८९३.४३	६६८४८.९९	३१९५६.२८	२९४४९.५९	६९:३१	१०८८५०	९६२९९	९४३१३	८३७६२	१५
७	२५ X २५ X ३ मी.	९५४०४.४३	८२९४२.७२	४१९८४.७७	३८६९०.५४	६८:३२	१३७३८९	१२१६३३	११९४४८	१०६१७२	१५
८	३० X २५ X ३ मी.	११३९४६.२६	९९०६३.३९	५२०१३.२६	४७९३१.४८	६७:३३	१६५९६०	१४६९९५	१४४६०७	१२८६०४	१४
९	३० X ३० X ३ मी.	१३६३७२.८२	११८५६१.६२	६४४४२.५७	५९३८४.५५	६७:३३	२००८१५	१७७९४६	१७५३५६	१५६०२९	१४

उपाय-२ :- मजुर व साहित्याद्वारे शेततळे खोदणे
 म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
 आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (10 x 10 x 3 m.) Slope 1:1
 भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र.	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	४५.२५	११६.३८	१०१.१५	५२६६.२०	४५७७.०४
		२ अ	३६.२५	१४६.६१	१२७.५७	५३१४.६१	४६२४.४१
	एकूण खोदाई		८१.५०				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०.००	०.००
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४	४०९४.६४
	एकूण रक्कम					१६९३९.९०	१४७२७.३६
	२ टक्के आकस्मिक खर्च					३३८.८०	२९४.५५
	एकूण					१७२७८.६९	१५०२१.९१
	एकूण मनुष्य दिन					७१.१८	६१.८८

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र.	कामाचा प्रकार	मृद व ज सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	४९.५०	३५.३१	३२.१०	१७४७.८५	१५८८.९५
		२	२५.५०	४६.०९	४१.९०	११७५.३०	१०६८.४५
	एकूण खोदाई		७५.००				
२	वाहतूक	१०.५अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					२९२३.१४	२६५७.४०
	२ टक्के आकस्मिक खर्च					५८.४६	५३.१५
	एकूण					२९८१.६०	२७१०.५५
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२०२६०.३०	१७७३२.४६
	म्हणजेच					२०२६०	१७७३२
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१५६.५०			१२९४५८.७७	११३३०६.४४
	अकुशल-कुशल प्रमाण	८५	१५				

9

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 10 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	६९.००	११६.३८	१०१.१५	८०३०.२२	६९७९.३५
		२ अ	५७.५०	१४६.६१	१२७.५७	८४३०.०७५	७३३५.२८
	एकूण खोदाई		१२६.५०				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०	०.००
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५६९	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४	४०९४.६४
	एकूण रक्कम					२२८१९.३८	१९८४०.५४
	२ टक्के आकस्मिक खर्च					४५६.३९	३९६.८१
	एकूण					२३२७५.७७	२०२३७.३५
	एकूण मनुष्य दिन					९५.८८	८३.३६

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	५७.००	३५.३१	३२.१०	२०१२.६७	१८२९.७०
		२	७८.००	४६.०९	४१.९०	३५९५.०२	३२६८.२०
	एकूण खोदाई		१३५.००				
२	वाहतूक	१०.५अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					५६०७.६९	५०९७.९०
	२ टक्के आकस्मिक खर्च					११२.१५	१०९.९६
	एकूण					५७१९.८४	५१९९.८६
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२८९९५.६२	२५४३७.२९
	म्हणजेच					२८९९६	२५४३७
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२६१.५०			११०८८९.८९	९७२७४.२९
	अकुशल-कुशल प्रमाण	८०	२०				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 15 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रारो.ह.यो. दरमुची २०२० बाब क	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१०६.००	११६.३८	१०१.१५	१२३३६.२८	१०७२१.९०
		२ अ	९९.००	१४६.६१	१२७.५७	१३३४१.५१	११६०८.८७
	एकूण खोदाई		१९७.००				
२	वाहतूक	८/१	७९.५०	२६.९९	२३.४२	२१४५.७०५	१८६१.८९
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४	४०९४.६४
	एकूण रक्कम					३४१८२.५८	२९७१८.५७
	२ टक्के आकस्मिक खर्च					६८३.६५	५९४.३७
	एकूण					३४८६६.२४	३०३१२.९४
	एकूण मनुष्य दिन					१४३.६२	१२४.८७

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज सं. विभाग दरमुची २०१८-१९ बाब क	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१४४.००	३५.३१	३२.१०	५०८४.६४	४६२२.४०
		२	१००.००	४६.०९	४१.९०	४६०९.००	४१९०.००
	एकूण खोदाई		२४४.००				
२	वाहतूक	१०.५अ	१६९.१३	८.५०	८.५०	१४३७.६१	१४३७.६१
	एकूण रक्कम					१११३१.२५	१०२५०.०१
	२ टक्के आकस्मिक खर्च					२२२.६२	२०५.००
	एकूण					११३५३.८७	१०४५५.०१
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					४६२२०.११	४०७६७.९५
	म्हणजेच					४६२२०	४०७६८
	'प्रति टी.सी.एम. खर्च		४४१.००			१०४८०७.५०	९२४४४.३३
	अकुशल-कुशल प्रमाण	७४	२६				

म.गां.रा.प्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

(20 x 15 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मालीकाम	१ अ	१४२.००	११६.३८	१०१.१५	१६५२५.९६	१४३६३.३०
		२ अ	१२५.००	१४६.६१	१२७.५७	१८३२६.२५	१५९४६.२५
	एकूण खोदाई		२६७.००				
२	वाहतूक	८/१	१४०.००	२६.९९	२३.४२	३७७८.६०	३२७८.८०
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, मिलिट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.९२	१६९.८४	१८६.१२	१६९.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					४४९८९.९०	३९११४.२६
	२ टक्के आकस्मिक खर्च					८९९.८०	७८२.२९
	एकूण					४५८८९.७०	३९८९६.५५
	एकूण मनुष्य दिन					१८९.०३	१६४.३५

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मालीकाम	१	२०४.००	३५.३१	३२.१०	७२०३.२४	६५४८.४०
		२	१५०.००	४६.०९	४१.९०	६९१३.५०	६२८५.००
	एकूण खोदाई		३५४.००				
२	वाहतूक	१०.५अ	२६५.५०	८.५०	८.५०	२२५६.७५	२२५६.७५
	एकूण रक्कम					१६३७३.४९	१५०९०.१५
	२ टक्के आकस्मिक खर्च					३२७.४७	३०९.८०
	एकूण					१६७००.९६	१५३९९.९५
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					६२५९०.६६	५५२८८.५०
	म्हणजेच					६२५९१	५५२८९
	'प्रति टी.सी.एम. खर्च		६२९.००			१००७९०.९९	८९०३९.४०
	अकुशल-कुशल प्रमाण	७२	२८				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (20 x 20 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र.	कामाचा प्रकार	मगाराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१९०.१२	११६.३८	१०१.१५	२२१२६.१७	१९२३०.६४
		२ अ	१७१.१२	१४६.६१	१२७.५७	२५०८७.९०	२१८२९.७८
	एकूण खोदाई		३६१.२४				
२	वाहतूक	८/१	२४८.५०	२६.९९	२३.४२	६७०७.०२	५८१९.८७
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					६०२८०.१७	५२४०६.२०
	२ टक्के आकस्मिक खर्च					१२०५.६०	१०४८.१२
	एकूण					६१४८५.७८	५३४५४.३२
	एकूण मनुष्य दिन					२५३.२८	२२०.१९

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र.	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	२८९.००	३५.३१	३२.१०	१०२०४.५९	९२७६.९०
		२	२२५.००	४६.०९	४१.९०	१०३७०.२५	९४२७.५०
	एकूण खोदाई		५१४.००				
२	वाहतूक	१०.५अ	३८५.५०	८.५०	८.५०	३२७६.७५	३२७६.७५
	एकूण रक्कम					२३८५१.५९	२१९८१.१५
	२ टक्के आकस्मिक खर्च					४७७.०३	४३९.६२
	एकूण					२४३२८.६२	२२४२०.७७
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					८५८१४.४०	७५८७५.१०
	म्हणजेच					८५८१४	७५८७५
	'प्रति टी.सी.एम. खर्च		८७५.२४			९८०४६.७०	८६६९०.६२
	अकुशल-कुशल प्रमाण	७०	३०				

म.गां.रा.प्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (25 x 20 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	२३९.००	११६.३८	१०१.१५	२७८१४.८२	२४१७४.८५
		२ अ	२१८.००	१४६.६१	१२७.५७	३१९६०.९८	२७८१०.२६
	एकूण खोदाई		४५७.००				
२	वाहतूक	८/१	३४२.७५	२६.९९	२३.४२	९२५०.८२	८०२७.२१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					७५३८५.७१	६५५३८.२३
	२ टक्के आकस्मिक खर्च					१५०७.७१	१३१०.७६
	एकूण					७६८९३.४३	६६८४८.९९
	एकूण मनुष्य दिन					३१६.७५	२७५.३७

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरमुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	३७४.००	३५.३१	३२.१०	१३२०५.९४	१२००५.४०
		२	३००.००	४६.०९	४१.९०	१३८२७.००	१२५७०.००
	एकूण खोदाई		६७४.००				
२	वाहतूक	१०.५अ	५०५.५०	८.५०	८.५०	४२९६.७५	४२९६.७५
	एकूण रक्कम					३१३२९.६९	२८८७२.१५
	२ टक्के आकस्मिक खर्च					६२६.५९	५७७.४४
	एकूण					३१९५६.२८	२९४४९.५९
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१०८८४९.७१	९६२९८.५९
	म्हणजेच					१०८८५०	९६२९९
	'प्रति टी.सी.एम. खर्च		११३१.००			९६२४२.०९	८५१४४.६४
	अकुशल-कुशल प्रमाण	६९	३१				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (25 x 25 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	३०१.००	११६.३८	१०१.१५	३५०३०.३८	३०४४६.१५
		२ अ	२७६.००	१४६.६१	१२७.५७	४०४६४.३६	३५२०९.३२
	एकूण खोदाई		५७७.००				
२	वाहतूक	८/१	४३२.७५	२६.९९	२३.४२	११६७९.९२	१०१३५.०१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. बो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					९३५३३.७५	८१३१६.३९
	२ टक्के आकस्मिक खर्च					१८७०.६८	१६२६.३३
	एकूण					९५४०४.४३	८२९४२.७२
	एकूण मनुष्य दिन					३९३.००	३४१.६७

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज सं विभाग दरमुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	४८४.००	३५.३१	३२.१०	१७०९०.०४	१५५३६.४०
		२	४००.००	४६.०९	४१.९०	१८४३६.००	१६७६०.००
	एकूण खोदाई		८८४.००				
२	वाहतूक	१०.५अ	६६३.००	८.५०	८.५०	५६३५.५०	५६३५.५०
	एकूण रक्कम					४११६१.५४	३७९३१.९०
	२ टक्के आकस्मिक खर्च					८२३.२३	७५८.६४
	एकूण					४१९८४.७७	३८६९०.५४
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१३७३८९.२०	१२९६३३.२५
	म्हणजेच					१३७३८९	१२९६३३
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१४६१.००			१४०३७.७८	८३२५३.४२
	अकुशल-कुशल प्रमाण	६८	३२				

(15)

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (30 x 25 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	३६२.००	११६.३८	१०१.१५	४२१२९.५६	३६६१६.३०
		२ अ	३३५.००	१४६.६१	१२७.५७	४९११४.३५	४२७३५.९५
	एकूण खोदाई		६९७.००				
२	वाहतूक	८/१	५२२.७५	२६.९९	२३.४२	१४१०९.०२	१२२४२.८१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, मिलिट्रीप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. वांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					१११७१२.०२	९७१२०.९७
	२ टक्के आकस्मिक खर्च					२२३४.२४	१९४२.४२
	एकूण					११३९४६.२६	९९०६३.३९
	एकूण मनुष्य दिन					४६९.३८	४०८.०७

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	५९४.००	३५.३१	३२.१०	२०९७४.१४	१९०६७.४०
		२	५००.००	४६.०९	४१.९०	२३०४५.००	२०९५०.००
	एकूण खोदाई		१०९४.००				
२	वाहतूक	१०.५अ	८२०.५०	८.५०	८.५०	६९७४.२५	६९७४.२५
	एकूण रक्कम					५०९९३.३९	४६९९१.६५
	२ टक्के आकस्मिक खर्च					१०१९.८७	९३९.८३
	एकूण					५२०१३.२६	४७९३१.४८
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१६५९५९.५२	१४६९९४.८७
	म्हणजेच					१६५९६०	१४६९९५
	प्रति टी.सी.एम. खर्च		१७९१.००			९२६६३.०५	८२०७४.१९
	अकुशल-कुशल प्रमाण	६७	३३				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (30 x 30 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र.	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० वाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	४३५.००	११६.३८	१०१.१५	५०६२५.३०	४४०००.२५
		२ अ	४०७.००	१४६.६१	१२७.५७	५९६७०.२७	५१९२०.९९
	एकूण खोदाई		८४२.००				
२	वाहतूक	८/१	६३९.५०	२६.९९	२३.४२	१७०४४.१९	१४७८९.७३
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, मिलिट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६९.८४	१८६.१२	१६९.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					१३३६९८.८४	११६२३६.८८
	२ टक्के आकस्मिक खर्च					२६७३.९८	२३२४.७४
	एकूण					१३६३७२.८२	११८५६१.६२
	एकूण मनुष्य दिन					५६१.७६	४८८.३९

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र.	कामाचा प्रकार	मृ.व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ वाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	७२९.००	३५.३१	३२.१०	२५७४०.९९	२३४००.९०
		२	६२५.००	४६.०९	४१.९०	२८८०६.२५	२६१८७.५०
	एकूण खोदाई		१३५४.००				
२	वाहतूक	१०.५अ	१०१५.५०	८.५०	८.५०	८६३१.७५	८६३१.७५
	एकूण रक्कम					६३१७८.९९	५८२२०.१५
	२ टक्के आकस्मिक खर्च					१२६३.५८	११६४.४०
	एकूण					६४४४२.५७	५९३८४.५५
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२००८१५.३९	१७७९४६.१७
	म्हणजेच					२००८१५	१७७९४६
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२१९६.००			९१४४५.९९	८१०३१.९५
	अकुशल-कुशल प्रमाण	६७	३३				

उपाय-३:- १.२५ मी. मजुराद्वारे व १.७५ मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे
म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे
इनलेट/आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंडाचा घोषवारा

(मजुराद्वारे खोदकामासाठी केंद्र शासन अधिसूचना दि. २४.०३.२०२० नुसार मजुरी रु. २३८/- प्रमाणे व साहित्याद्वारे
खोदकामाकरिता मृ. व ज. सं. विभाग दरसूची २०१८-१९ चे दराप्रमाणे)

अ. क्र	शेततळ्याचे आकारमान	खोदकामावरील खर्च (रु.)				एकूण(रु.)(प्रस्तावित आर्थिक मापदंड)		अकुशल कुशल प्रमाण	प्रचलित मापदंड (रु.) (रु.१९२ प्रति दिन प्रमाणे)		वाढीची टक्केवारी
		मजुराद्वारे		साहित्याद्वारे		ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र		ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	
		ज.जा.उ.यो/ डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र						
१	१० X १० X ३ मी.	१९११२.१९	१६६१५.७४	२७१८.८५	२४७९.६९	२९८३९	१९०८७	८७:१३	१८४७२	१६२१२	१८
२	१५ X १० X ३ मी.	२६२७८.७७	२२८४७.८०	४९९२.८०	४५३८.९९	३९२७२	२७३८७	८३:१७	२६८५९	२३६३३	१६
३	१५ X १५ X ३ मी.	३९७२९.०९	३४५३९.९९	१०६८७.७९	९८४९.४९	५०४९७	४४३८९	७८:२२	४३३५८	३८३९५	१६
४	२० X १५ X ३ मी.	५२६५६.३४	४५७७८.३०	१५४१०.८९	१४१८६.१९	६८०६७	५९९६४	७७:२३	५८६२२	५१८४२	१६
५	२० X २० X ३ मी.	७०९९८.७६	६१७२३.१३	२२५३६.२९	२०७४५.१४	९३५३५	८२४६८	७५:२५	८१४२५	७२०९८	१४
६	२५ X २० X ३ मी.	८८९५०.१९	७७३२८.६९	२९६६०.९२	२७३०३.६२	११८६११	१०४६३२	७४:२६	१०३५८७	९१७८९	१४
७	२५ X २५ X ३ मी.	११०८७९.६७	९६३९३.७३	३९०४७.४६	३५९४४.१६	१४९९२७	१३२३३८	७३:२७	१३१४१४	११६५२९	१४
८	३० X २५ X ३ मी.	१३२८०९.१४	११५४५८.७८	४८४३३.९९	४४५८४.७०	१८१२४३	१६००४३	७२:२८	१५९२४०	१४१२६३	१३
९	३० X ३० X ३ मी.	१५९३४८.५३	१३८५३९.६०	६००८२.९४	५५३०७.८४	२१९४३९	१९३८३९	७१:२९	१९३२३८	१७१५०९	१३

उपाय-३ :- १.२५ मी. मजुराद्वारे व १.७५ मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे
म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (10 x 10 x 3 m.) Slope 1:1
उपाय - ३ भाग-१ :- मजुराद्वारे- १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	५७.८१	११६.३८	१०१.१५	६७२७.९३	५८४७.४८
		२ अ	३८.५४	१४६.६१	१२७.५७	५६५०.३५	४९१६.५५
	एकूण खोदाई		९६.३५				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०.००	०.००
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६१.४३
५	लु. बो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४	४०९४.६४
	एकूण रक्कम					१८७३७.३७	१६२८९.९४
	२ टक्के आकस्मिक खर्च					३७४.७५	३२५.८०
	एकूण					१९११२.११	१६६१५.७४
	एकूण मनुष्य दिन					७८.७३	६८.४५

भाग-२ :- साहित्याद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मू.व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	९.९२	३५.३१	३२.१०	३५०.४४	३१८.५८
		२	५०.२३	४६.०९	४१.९०	२३१५.१०	२१०४.६४
	एकूण खोदाई		६०.१५				
२	वाहतूक	१/१०.५ अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					२६६५.५४	२४२३.२२
	२ टक्के आकस्मिक खर्च					५३.३१	४८.४६
	एकूण					२७१८.८५	२४७१.६९
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२१८३०.९७	१९०८७.४३
	म्हणजेच					२१८३१	१९०८७
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१५६.५०			१३९४९५.००	१२१९६४.३९
	अकुशल-कुशल प्रमाण	८७	१३				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 10 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० चाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	९०.६२	११६.३८	१०१.१५	१०५४६.८२	९१६६.६२
		२ अ	६०.४२	१४६.६१	१२७.५७	८८५७.५९	७७०७.२७
	एकूण खोदाई		१५१.०४				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०	०.००
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५६९	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४	४०९४.६४
	एकूण रक्कम					२५७६३.५०	२२३९९.८०
	२ टक्के आकस्मिक खर्च					५१५.२७	४४८.००
	एकूण					२६२७८.७७	२२८४७.८०
	एकूण मनुष्य दिन					१०८.२५	९४.१२

भाग-२ :- साहित्याद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मू.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ चाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१८.२३	३५.३१	३२.१०	६४३.५६	५८५.०५
		२	९२.२४	४६.०९	४१.९०	४२५१.३४	३८६४.८६
	एकूण खोदाई		११०.४६				
२	वाहतूक	१/१०.५ अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					४८९४.९०	४४४९.९१
	२ टक्के आकस्मिक खर्च					९७.९०	८९.००
	एकूण					४९९२.८०	४५३८.९१
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					३१२७१.५७	२७३८६.७०
	म्हणजेच					३१२७२	२७३८७
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२६१.५०			११९५८५.३४	१०४७२९.२६
	अकुशल-कुशल प्रमाण	८३	१७				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 15 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१४२.१९	११६.३८	१०१.१५	१६५४७.८४	१४३८२.३२
		२ अ	९४.७९	१४६.६१	१२७.५७	१३८९७.४६	१२०९२.६२
	एकूण खोदाई		२३६.९८				
२	वाहतूक	८/१	७९.५०	२६.९९	२३.४२	२१४५.७०५	१८६१.८९
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४	४०९४.६४
	एकूण रक्कम					३८९५०.०९	३३८६२.७३
	२ टक्के आकस्मिक खर्च					७७९.००	६७७.२५
	एकूण					३९७२९.०९	३४५३९.९९
	एकूण मनुष्य दिन					१६३.६६	१४२.२८

भाग-२ :- साहित्याद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मूव ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	३३.६६	३५.३१	३२.१०	११८८.६५	१०८०.५९
		२	१७०.३६	४६.०९	४१.९०	७८५१.८९	७१३८.०८
	एकूण खोदाई		२०४.०२				
२	वाहतूक	१/१०.५ अ	१६९.१३	८.५०	८.५०	१४३७.६१	१४३७.६१
	एकूण रक्कम					१०४७८.१५	९६५६.२८
	२ टक्के आकस्मिक खर्च					२०९.५६	१९३.९३
	एकूण					१०६८७.७१	९८४९.४१
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					५०४९६.८०	४४३८९.४०
	म्हणजेच					५०४९७	४४३८९
	'प्रति टी.सी.एम. खर्च		४४९.००			११४३२३.८९	१००६५६.२३
	अकुशल-कुशल प्रमाण	७८	२२				

(21)

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (20 x 15 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१९३.७५	११६.३८	१०१.१५	२२५४८.८६	१९५९८.०१
		२ अ	१२९.१७	१४६.६१	१२७.५७	१८९३७.३२	१६४७७.९६
	एकूण खोदाई		३२२.९२				
२	वाहतूक	८/१	१४०.००	२६.९९	२३.४२	३७७८.६०	३२७८.८०
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. वांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					५१६२३.८७	४४८८०.६९
	२ टक्के आकस्मिक खर्च					१०३२.४८	८९७.६९
	एकूण					५२६५६.३४	४५७७८.३०
	एकूण मनुष्य दिन					२१६.९१	१८८.५७

भाग-२ :- साहित्याद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	४९.१८	३५.३१	३२.१०	१७३६.६६	१५७८.७८
		२	२४८.९०	४६.०९	४१.९०	११४७१.८०	१०४२८.९१
	एकूण खोदाई		२९८.०८				
२	वाहतूक	१/१०.५ अ	२२३.५६	८.५०	८.५०	१९००.२६	१९००.२६
	एकूण रक्कम					१५१०८.७२	१३९०७.९५
	२ टक्के आकस्मिक खर्च					३०२.१७	२७८.१६
	एकूण					१५४१०.८९	१४१८६.११
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					६८०६७.२४	५९९६४.४९
	म्हणजेच					६८०६७	५९९६४
	'प्रति टी.सी.एम. खर्च		६२१.००			१०९६०९.०८	९६५६१.०५
	अकुशल-कुशल प्रमाण	७६	२४				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (20 x 20 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	२६४.०६	११६.३८	१०१.१५	३०७३१.३०	२६७०९.६७
		२ अ	१७६.०४	१४६.६१	१२७.५७	२५८०९.२२	२२४५७.४२
	एकूण खोदाई		४४०.१०				
२	वाहतूक	८/१	२४८.५०	२६.९९	२३.४२	६७०७.०२	५८१९.८७
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					६९६०६.६३	६०५१२.८७
	२ टक्के आकस्मिक खर्च					१३९२.१३	१२१०.२६
	एकूण					७०९९८.७६	६१७२३.१३
	एकूण मनुष्य दिन					२९२.४६	२५४.२६

भाग-२ :- साहित्याद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	७१.९२	३५.३१	३२.१०	२५३९.६२	२३०८.७४
		२	३६३.९८	४६.०९	४१.९०	१६७७५.८४	१५२५०.७६
	एकूण खोदाई		४३५.९०				
२	वाहतूक	१/१०.५ अ	३२६.९३	८.५०	८.५०	२७७८.८६	२७७८.८६
	एकूण रक्कम					२२०९४.३२	२०३३८.३७
	२ टक्के आकस्मिक खर्च					४४१.८९	४०६.७७
	एकूण					२२५३६.२१	२०७४५.१४
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					९३५३४.९७	८२४६८.२७
	महणजेच					९३५३५	८२४६८
	'प्रति टी.सी.एम. खर्च		८७६.००			१०६७७५.०८	९४१४९.८६
	अकुशल-कुशल प्रमाण	७५	२५				

(23)

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (25 x 20 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	३३४.३७	११६.३८	१०१.१५	३८११४.४५	३३८२१.९३
		२ अ	२२२.९२	१४६.६१	१२७.५७	३२६८१.७१	२८४३७.३९
	एकूण खोदाई		५५७.२९				
२	वाहतूक	८/१	३४२.७५	२६.९९	२३.४२	९२५०.८२	८०२७.२१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					८७२०६.०७	७५८१२.४४
	२ टक्के आकस्मिक खर्च					१७४४.१२	१५१६.२५
	एकूण					८८९५०.१९	७७३२८.६९
	एकूण मनुष्य दिन					३६६.४१	३१८.५४

भाग-२ :- साहित्याद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मूव जसं. विभाग दरसुची २०१८-१९ वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	९४.६६	३५.३१	३२.१०	३३४२.५२	३०३८.६६
		२	४७९.०५	४६.०९	४१.९०	२२०७९.४१	२००७२.२०
	एकूण खोदाई		५७३.७१				
२	वाहतूक	१/१०.५ अ	४३०.२८	८.५०	८.५०	३६५७.४०	३६५७.४०
	एकूण रक्कम					२९०७९.३४	२६७६८.२५
	२ टक्के आकस्मिक खर्च					५८१.५९	५३५.३७
	एकूण					२९६६०.९२	२७३०३.६२
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					११८६११.१२	१०४६३२.३१
	म्हणजेच					११८६११	१०४६३२
	'प्रति टी.सी.एम. खर्च		११३१.००			१०४८७२.७८	९२५१३.०९
	अकुशल-कुशल प्रमाण	७४	२६				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (25 x 25 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगां.रा.ग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	४२३.४४	११६.३८	१०१.१५	४९२७९.७९	४२८३०.७५
		२ अ	२८२.२९	१४६.६१	१२७.५७	४१३८६.८३	३६०११.९९
	एकूण खोदाई		७०५.७३				
२	वाहतूक	८/१	४३२.७५	२६.९९	२३.४२	११६७९.९२	१०१३५.०१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					१०८७०५.५६	९४५०३.६६
	२ टक्के आकस्मिक खर्च					२१७४.११	१८९०.०७
	एकूण					११०८७९.६७	९६३९३.७३
	एकूण मनुष्य दिन					४५६.७५	३९७.०७

भाग-२ :- साहित्याद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१२४.६२	३५.३१	३२.१०	४४००.३२	४०००.२९
		२	६३०.६५	४६.०९	४१.९०	२९०६६.६६	२६४२४.२४
	एकूण खोदाई		७५५.२७				
२	वाहतूक	१/१०.५ अ	५६६.४५	८.५०	८.५०	४८१४.८५	४८१४.८५
	एकूण रक्कम					३८२८१.८२	३५२३९.३७
	२ टक्के आकस्मिक खर्च					७६५.६४	७०४.७९
	एकूण					३९०४७.४६	३५९४४.१६
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१४९९२७.१२	१३२३३७.८९
	म्हणजेच					१४९९२७	१३२३३८
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१४६१.००			१०२६१९.५२	९०५८०.३५
	अकुशल-कुशल प्रमाण	७३	२७				

(25)

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (30 x 25 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	५१२.५०	११६.३८	१०१.१५	५९६४४.९८	५१८३९.५८
		२ अ	३४१.६७	१४६.६१	१२७.५७	५००९१.९५	४३५८६.५९
	एकूण खोदाई		८५४.१७				
२	वाहतूक	८/१	५२२.७५	२६.९९	२३.४२	१४१०९.०२	१२२४२.८१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. वांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					१३०२०५.०४	११३१९४.८८
	२ टक्के आकस्मिक खर्च					२६०४.१०	२२६३.९०
	एकूण					१३२८०९.१४	११५४५८.७८
	एकूण मनुष्य दिन					५४७.०८	४७५.६१

भाग-२ :- साहित्याद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मू.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१५४.५८	३५.३१	३२.१०	५४५८.११	४९६१.९२
		२	७८२.२५	४६.०९	४१.९०	३६०५३.९०	३२७७६.२८
	एकूण खोदाई		९३६.८३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	७०२.६२	८.५०	८.५०	५९७२.२९	५९७२.२९
	एकूण रक्कम					४७४८४.३१	४३७१०.४९
	२ टक्के आकस्मिक खर्च					९४९.६९	८७४.२१
	एकूण					४८४३३.९९	४४५८४.७०
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१८१२४३.१३	१६००४३.४८
	महणजेच					१८१२४३	१६००४३
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१७९१.००			१०११९६.६१	८९३५९.८४
	अकुशल-कुशल प्रमाण	७२	२८				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजूर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (30 x 30 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	६२०.३१	११६.३८	१०१.१५	७२१११.६८	६२७४४.३६
		२ अ	४१३.५४	१४६.६१	१२७.५७	६०६२९.१०	५२७५५.३०
	एकूण खोदाई		१०३३.८५				
२	वाहतूक	८/१	६३१.५०	२६.९९	२३.४२	१७०४४.१९	१४७८९.७३
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, मिलिट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					१५६२२४.०५	१३५८१५.३०
	२ टक्के आकस्मिक खर्च					३१२४.४८	२७१६.३१
	एकूण					१५९३४८.५३	१३८५३१.६०
	एकूण मनुष्य दिन					६५६.४०	५७०.६५

भाग-२ :- साहित्याद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१९१.७५	३५.३१	३२.१०	६७७०.८६	६१५५.३३
		२	९७०.३९	४६.०९	४१.९०	४४७२५.२८	४०६५९.३४
	एकूण खोदाई		११६२.१५				
२	वाहतूक	१/१०.५ अ	८७१.६१	८.५०	८.५०	७४०८.७१	७४०८.७१
	एकूण रक्कम					५८९०४.८४	५४२२३.३७
	२ टक्के आकस्मिक खर्च					११७८.१०	१०८४.४७
	एकूण					६००८२.९४	५५३०७.८४
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२१९४३१.४७	१९३८३९.४४
	म्हणजेच					२१९४३१	१९३८३९
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२१९६.००			१९९२३.२६	८८२६९.३३
	अकुशल-कुशल प्रमाण	७१	२९				

उपाय-४:- १.५० मी. मजुराद्वारे व १.५० मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे
म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे
इनलेट/आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंडाचा गोषवारा

(मजुराद्वारे खोदकामासाठी केंद्र शासन अधिसूचना दि. २४.०३.२०२० नुसार मजुरी रु. २३८/- प्रमाणे व
साहित्याद्वारे खोदकामाकरिता मू. व ज. सं. विभाग दरसूची २०१८-१९ चे दराप्रमाणे)

अ. क्र	शेततळ्याचे आकारमान	खोदकामावरील खर्च (रु.)				एकूण(रु.)(प्रस्तावित आर्थिक मापदंड)		अकुशल कुशल प्रमाण	प्रचलित मापदंड (रु.) (रु.१९२ प्रति दिन प्रमाणे)		वाढीची टक्केवारी
		मजुराद्वारे		साहित्याद्वारे		ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र		ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	
		ज.जा.उ.यो/ डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र						
१	१० X १० X ३ मी.	२०८३५.३९	१८११४.२९	२१२४.३४	१९३९.२२	२२९६०	२००४५	९०:१०	१९२५२	१६८६६	१९
२	१५ X १० X ३ मी.	२९१८९.२०	२५३७८.६८	३९८८.७४	३६२६.१३	३३१७८	२९००५	८७:१३	२८१६९	२४७३९	१७
३	१५ X १५ X ३ मी.	४४६४५.७७	३८८१५.४८	८९९९.८६	८३०७.७३	५३६३८	४७१२३	८२:१८	४५५५७	४०९६०	१७
४	२० X १५ X ३ मी.	५९६०९.५४	५१८१७.७८	१२६७०.५६	११६६३.५६	७२२७२	६३४८९	८२:१८	६१५९७	५४३९४	१७
५	२० X २० X ३ मी.	८०७४८.२५	७०२०९.१९	१८६८९.४४	१७२०४.१०	९९४३८	८७४०५	८०:२०	८५५२०	७५४९२	१६
६	२५ X २० X ३ मी.	१०१५२४.९३	८८२६३.५६	२४६९९.६३	२२७३६.६२	१२६२२५	१११०००	८०:२०	१०८८६४	९६१५४	१५
७	२५ X २५ X ३ मी.	१२७०९८.६७	११०४९७.६२	३२६४८.४५	३००५३.७९	१५१७४७	१४०५५९	७९:२१	१३८२१४	१२२१५८	१५
८	३० X २५ X ३ मी.	१५२६७२.४०	१३२७३९.६८	४०५९७.२७	३७३७०.८०	१९३२७०	१७०१०२	७८:२२	१६७५६३	१४८३६०	१५
९	३० X ३० X ३ मी.	१८३६७६.३८	१५९६८६.८६	५०४८५.१९	४६४७२.८७	२३४१६२	२०६१६०	७७:२३	२०२७५४	१७९३५९	१५

उपाय-४ :- १.५० मी. मजुराद्वारे व १.५० मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे
म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (10 x 10 x 3 m.) Slope 1:1
उपाय-४ भाग-१ :- मजुराद्वारे- १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	६५.७०	११६.३८	१०१.१५	७६४६.१७	६६४५.५६
		२ अ	४३.८०	१४६.६१	१२७.५७	६४२१.५२	५५८७.५७
	एकूण खोदाई		१०९.५०				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०.००	०.००
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४	४०९४.६४
	एकूण रक्कम					२०४२६.७७	१७७५९.०३
	२ टक्के आकस्मिक खर्च					४०८.५४	३५५.१८
	एकूण					२०८३५.३१	१८११४.२१
	एकूण मनुष्य दिन					८५.८३	७४.६२

भाग-२ :- साहित्याद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मू.व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	७.७५	३५.३१	३२.१०	२७३.६५	२४८.७८
		२	३९.२५	४६.०९	४१.९०	१८०९.०३	१६४४.५८
	एकूण खोदाई		४७.००				
२	वाहतूक	१/१०.५ अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम		४७.००			२०८२.६९	१८९३.३५
	२ टक्के आकस्मिक खर्च					४१.६५	३७.८७
	एकूण					२१२४.३४	१९३१.२२
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२२९५१.६५	२००४५.४३
	म्हणजेच					२२९६०	२००४५
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१५६.५०			१४६७०७.०१	१२८०८५.८२
	अकुशल-कुशल प्रमाण	९०	१०				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 10 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१०३.९५	११६.३८	२०१.१५	१२०९७.७	१०५१४.५४
		२ अ	६९.३०	१४६.६१	१२७.५७	१०१६०.०७	८८४०.६०
	एकूण खोदाई		१७३.२५				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०	०.००
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०	०.००
४	इनलेट/आऊटलेट, मिलिट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५६९	१२६९.४३
५	लु. यो. वांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४	४०९४.६४
	एकूण रक्कम					२८६१६.८६	२४८८१.०६
	२ टक्के आकस्मिक खर्च					५७२.३४	४९७.६२
	एकूण					२९१८९.२०	२५३७८.६८
	एकूण मनुष्य दिन					१२०.२४	१०४.५४

भाग-२ :- साहित्याद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरमुची २०१८-१९ वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१४.५६	३५.३१	३२.१०	५१४.१६	४६७.४२
		२	७३.६९	४६.०९	४१.९०	३३९६.३७	३०८७.६१
	एकूण खोदाई		८८.२५				
२	वाहतूक	१/१०.५ अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					३९१०.५३	३५५५.०३
	२ टक्के आकस्मिक खर्च					७८.२१	७१.१०
	एकूण					३९८८.७४	३६२६.१३
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					३३१७७.९४	२९००४.८०
	म्हणजेच					३३१७८	२९००५
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२६१.५०			१२६८७५.४९	११०९१७.०४
	अकुशल-कुशल प्रमाण	८७	१३				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 15 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१६४.७०	११६.३८	१०१.१५	१९१६७.७९	१६६५९.४९
		२ अ	१०९.८०	१४६.६१	१२७.५७	१६०९७.७८	१४००७.१८६
	एकूण खोदाई		२७४.५०				
२	वाहतूक	८/१	७९.५०	२६.९९	२३.४२	२१४५.७०५	१८६१.८९
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४	४०९४.६४
	एकूण रक्कम					४३७७०.३६	३८०५४.३९
	२ टक्के आकस्मिक खर्च					८७५.४१	७६१.०९
	एकूण					४४६४५.७७	३८८१५.४८
	एकूण मनुष्य दिन					१८३.९१	१५९.८९

भाग-२ :- साहित्याद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	२७.४७	३५.३१	३२.१०	९७०.०५	८८१.८७
		२	१३९.०३	४६.०९	४१.९०	६४०७.८९	५८२५.३६
	एकूण खोदाई		१६६.५०				
२	वाहतूक	१/१०.५ अ	१६९.१३	८.५०	८.५०	१४३७.६१	१४३७.६१
	एकूण रक्कम					८८१५.५५	८१४४.८३
	२ टक्के आकस्मिक खर्च					१७६.३१	१६२.९०
	एकूण					८९९१.८६	८३०७.७३
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					५३६३७.६३	४७१२३.२९
	म्हणजेच					५३६३८	४७१२३
	'प्रति टी.सी.एम. खर्च		४४१.००			१२१६२७.२७	१०६८५५.३५
	अकुशल-कुशल प्रमाण	८२	१८				

(31)

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (20 x 15 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	२२५.५५	११६.३८	१०१.१५	२६२४९.७४	२२८१४.५८
		२ अ	१५०.३७	१४६.६१	१२७.५७	२२०४५.४५	१९१८२.४५
	एकूण खोदाई		३७५.९२				
२	वाहतूक	८/१	१४०.००	२६.९९	२३.४२	३७७८.६०	३२७८.८०
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. वांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					५८४३२.८८	५०८०१.७४
	२ टक्के आकस्मिक खर्च					११६८.६६	१०१६.०३
	एकूण					५९६०१.५४	५१८१७.७८
	एकूण मनुष्य दिन					२४५.५२	२१३.४५

भाग-२ :- साहित्याद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मू.व ज.सं. विभाग दरमुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	४०.४४	३५.३१	३२.१०	१४२७.८७	१२९८.०७
		२	२०४.६४	४६.०९	४१.९०	९४३१.८६	८५७४.४२
	एकूण खोदाई		२४५.०८				
२	वाहतूक	१/१०.५ अ	१८३.८१	८.५०	८.५०	१५६२.३९	१५६२.३९
	एकूण रक्कम					१२४२२.१२	११४३४.८७
	२ टक्के आकस्मिक खर्च					२४८.४४	२२८.७०
	एकूण					१२६७०.५६	११६६३.५६
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					७२२७२.१०	६३४८१.३४
	म्हणजेच					७२२७२	६३४८१
	'प्रति टी.सी.एम. खर्च		६२१.००			११६३८०.१९	१०२२२४.३८
	अकुशल-कुशल प्रमाण	८२	१८				

म.गां.रा.प्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (20 x 20 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	३०८.७०	११६.३८	१०१.१५	३५९२६.५१	३१२२५.०१
		२ अ	२०५.८०	१४६.६१	१२७.५७	३०१७२.३४	२६२५३.९१
	एकूण खोदाई		५१४.५०				
२	वाहतूक	८/१	२४८.५०	२६.९९	२३.४२	६७०७.०२	५८१९.८७
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. बो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					७९१६४.९५	६८८२४.६९
	२ टक्के आकस्मिक खर्च					१५८३.३०	१३७६.४९
	एकूण					८०७४८.२५	७०२०१.१९
	एकूण मनुष्य दिन					३३२.६३	२८९.१८

भाग-२ :- साहित्याद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	५९.६५	३५.३१	३२.१०	२१०६.१५	१९१४.६८
		२	३०१.८५	४६.०९	४१.९०	१३९१२.२७	१२६४७.५२
	एकूण खोदाई		३६१.५०				
२	वाहतूक	१/१०.५ अ	२७१.१३	८.५०	८.५०	२३०४.५६	२३०४.५६
	एकूण रक्कम					१८३२२.९८	१६८६६.७६
	२ टक्के आकस्मिक खर्च					३६६.४६	३३७.३४
	एकूण					१८६८९.४४	१७२०४.१०
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					९९४३७.६९	८७४०५.२८
	म्हणजेच					९९४३८	८७४०५
	'प्रति टी.सी.एम. खर्च		८७६.००			११३५१३.३४	९९७७७.७२
	अकुशल-कुशल प्रमाण	८०	२०				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (25 x 20 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	३९९.९५	११६.३८	१०१.१५	४५६१५.१४	३९६४५.७४
		२ अ	२६९.३०	१४६.६१	१२७.५७	३८३०९.१९	३३३३४.०४
	एकूण खोदाई		६५३.२५				
२	वाहतूक	८/१	३४२.७५	२६.९९	२३.४२	९२५०.८२	८०२७.२१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. यो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					९९५३४.२५	८६५३२.९०
	२ टक्के आकस्मिक खर्च					१९९०.६८	१७३०.६६
	एकूण					१०१५२४.९३	८८२६३.५६
	एकूण मनुष्य दिन					४१८.२१	३६३.५८

भाग-२ :- साहित्याद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	७८.८३	३५.३१	३२.१०	२७८३.४४	२५३०.४०
		२	३९८.९२	४६.०९	४१.९०	१८३८६.२२	१६७१४.७५
	एकूण खोदाई		४७७.७५				
२	वाहतूक	१/१०.५ अ	३५८.३९	८.५०	८.५०	३०४५.६६	३०४५.६६
	एकूण रक्कम					२४२१५.३२	२२२९०.८१
	२ टक्के आकस्मिक खर्च					४८४.३९	४४५.८२
	एकूण					२४६९९.६३	२२७३६.६२
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१२६२२४.५६	१११०००.९८
	म्हणजेच					१२६२२५	१११०००
	'प्रति टी.सी.एम. खर्च		११३१.००			१११६०४.३८	९८१४३.४०
	अकुशल-कुशल प्रमाण	८०	२०				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेतते खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (25 x 25 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० याब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	४९७.७०	११६.३८	१०१.१५	५७९२२.३३	५०३४२.३६
		२ अ	३३९.८०	१४६.६१	१२७.५७	४८६४५.२०	४२३२७.७३
	एकूण खोदाई		८२९.५०				
२	वाहतूक	८/१	४३२.७५	२६.९९	२३.४२	११६७९.९२	१०१३५.०१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६९.८४	१८६.१२	१६९.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७९२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					१२४६०६.५४	१०८३३९.००
	२ टक्के आकस्मिक खर्च					२४९२.१३	२१६६.६२
	एकूण					१२७०९८.६७	११०४९७.६२
	एकूण मनुष्य दिन					५२३.५६	४५५.१७

भाग-२ :- साहित्याद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ याब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१०४.२०	३५.३१	३२.१०	३६७९.२१	३३४४.७४
		२	५२७.३०	४६.०९	४१.९०	२४३०३.२६	२२०९३.८७
	एकूण खोदाई		६३१.५०				
२	वाहतूक	१/१०.५ अ	४७३.६३	८.५०	८.५०	४०२५.८१	४०२५.८१
	एकूण रक्कम					३२००८.२८	२९४६४.४२
	२ टक्के आकस्मिक खर्च					६४०.१७	५८९.२९
	एकूण					३२६४८.४५	३००५३.७१
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१५९७४७.१२	१४०५५९.३३
	म्हणजेच					१५९७४७	१४०५५९
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१४६९.००			१०९३४०.९४	९६२०२.१४
	अकुशल-कुशल प्रमाण	७९	२१				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (30 x 25 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराग्रा.रो.ह.यो. वरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	६०३.४५	११६.३८	१०१.१५	७०२२९.५१	६१०३८.९७
		२ अ	४०२.३०	१४६.६१	१२७.५७	५८९८१.२०	५१३२१.४१
	एकूण खोदाई		१००५.७५				
२	वाहतूक	८/१	५२२.७५	२६.९९	२३.४२	१४१०९.०२	१२२४२.८१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					१४९६७८.८३	१३०१२९.१०
	२ टक्के आकस्मिक खर्च					२९९३.५८	२६०२.५८
	एकूण					१५२६७२.४०	१३२७३१.६८
	एकूण मनुष्य दिन					६२८.९०	५४६.७६

भाग-२ :- साहित्याद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व ज.सं. विभाग वरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१२९.५७	३५.३१	३२.१०	४५७४.९८	४१५९.०८
		२	६५५.६८	४६.०९	४१.९०	३०२२०.२९	२७४७२.९९
	एकूण खोदाई		७८५.२५				
२	वाहतूक	१/१०.५ अ	५८८.९४	८.५०	८.५०	५००५.९७	५००५.९७
	एकूण रक्कम					३९८०१.२४	३६६३८.०४
	२ टक्के आकस्मिक खर्च					७९६.०२	७३२.७६
	एकूण					४०५९७.२७	३७३७०.८०
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१९३२६९.६७	१७०१०२.४८
	म्हणजेच					१९३२७०	१७०१०२
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१७९१.००			१०७९११.६०	९४९७६.२६
	अकुशल-कुशल प्रमाण	७८	२२				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (30 x 30 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	७३१.७०	११६.३८	१०१.१५	८५१५५.२५	७४०११.४६
		२ अ	४८७.८०	१४६.६१	१२७.५७	७१५१६.३६	६२२२८.६५
	एकूण खोदाई		१२१९.५०				
२	वाहतूक	८/१	६३१.५०	२६.९९	२३.४२	१७०४४.१९	१४७८९.७३
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					१८००७४.८८	१५६५५५.७४
	२ टक्के आकस्मिक खर्च					३६०१.५०	३१३१.११
	एकूण					१८३६७६.३८	१५९६८६.८६
	एकूण मनुष्य दिन					७५६.६२	६५७.८०

भाग-२ :- साहित्याद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१६१.१२	३५.३१	३२.१०	५६८९.२४	५१७२.०३
		२	८१५.३८	४६.०९	४१.९०	३७५८०.८६	३४१६४.४२
	एकूण खोदाई		९७६.५०				
२	वाहतूक	१/१०.५ अ	७३२.३८	८.५०	८.५०	६२२५.१९	६२२५.१९
	एकूण रक्कम					४९४९५.२९	४५५६१.६४
	२ टक्के आकस्मिक खर्च					९८९.९९	९११.२३
	एकूण					५०४८५.१९	४६४७२.८७
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२३४१६१.५७	२०६१५९.७३
	म्हणजेच					२३४१६२	२०६१६०
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२१९६.००			१०६६३०.९५	९३८७९.६६
	अकुशल-कुशल प्रमाण	७७	२३				

उपाय-५:- १.७५ मी. मजुराद्वारे व १.२५ मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० वा अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंडाचा गोषवारा

(मजुराद्वारे खोदकामासाठी केंद्र शासन अधिसूचना दि. २४.०३.२०२० नुसार मजुरी रु. २३८/- प्रमाणे व साहित्याद्वारे खोदकामाकरिता मृ. व ज. सं. विभाग दरसूची २०१८-१९ चे दराप्रमाणे)

अ. क्र.	शेततळ्याचे आकारमान	खोदकामावरील खर्च (रु.)				एकूण(रु.)(प्रस्तावित आर्थिक मापदंड)		अकुशल कुशल प्रमाण	प्रचलित मापदंड (रु.) (रु.१९२ प्रति दिन प्रमाणे)		वाढीची टक्केवारी
		मजुराद्वारे		साहित्याद्वारे		ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र		ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	
		ज.जा.उ.यो/ डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र						
१	१० X १० X ३ मी.	२३०८४.९९	२००७०.३८	१६०९.२२	१४६२.९३	२४६९४	२१५३३	९३:०७	२०४८४	१७९१०	२०
२	१५ X १० X ३ मी.	३३१३७.४२	२८८११.७६	३०९२.३८	२८११.२६	३६२३०	३१६२३	९१:०९	३०३३१	२६५६५	१९
३	१५ X १५ X ३ मी.	५१४९७.४९	४४७७३.२५	६८२३.२१	६२८०.९४	५८३२१	५१०५४	८८:१२	४९२९४	४३३२६	१८
४	२० X १५ X ३ मी.	६९३४७.९९	६०२९२.५९	१०१३५.११	९३२९.६३	७९४८३	६९६२२	८७:१३	६६८००	५८७०१	१९
५	२० X २० X ३ मी.	९४६७८.१२	८२३१३.६१	१५०६२.९३	१३८६५.८०	१०९७४१	९६१७९	८६:१४	९२८७०	८१६८३	१८
६	२५ X २० X ३ मी.	११९६०१.१६	१०३९८१.३५	१९९९०.८७	१८४०२.१०	१३९५९२	१२२३८३	८५:१५	११८३९५	१०४१८३	१७
७	२५ X २५ X ३ मी.	१५०५५९.९५	१३०८९७.८७	२६५३४.१४	२४४२५.३४	१७७०९४	१५५३२३	८४:१६	१५०५७३	१३२५६७	१७
८	३० X २५ X ३ मी.	१८१५५२.५०	१५७८४३.७३	३३०७६.९४	३०४४८.१५	२१४६२९	१८८२९२	८४:१६	१८२७७९	१६०९७५	१७
९	३० X ३० X ३ मी.	२१९१९९.१८	१९०५७४.९४	४१२३६.१३	३७९५८.८८	२६०४३५	२२८५३४	८३:१७	२२२१३६	१९५७०३	१७

उपाय-५ :- १.७५ मी. मजुराद्वारे व १.२५ मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे
 म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
 आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (10 x 10 x 3 m.) Slope 1:1
 उपाय-५. भाग-१ :- मजुराद्वारे- १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	७२.५४	११६.३८	१०१.१५	८४४२.२१	७३३७.४२
		२ अ	४८.३६	१४६.६१	१२७.५७	७०९०.०६	६१६९.२९
	एकूण खोदाई		१२०.९०				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०.००	०.००
३	उठाई काम	१२/१	११.२०	६६.१६	५७.५२	७४०.९९	६४४.२२
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४	४०९४.६४
	एकूण रक्कम					२२६३२.३५	१९६७६.८४
	२ टक्के आकस्मिक खर्च					४५२.६५	३९३.५४
	एकूण					२३०८४.९९	२००७०.३८
	एकूण मनुष्य दिन					९५.०९	८२.६८

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व ज.सं विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	५.८७	३५.३१	३२.१०	२०७.४१	१८८.५६
		२	२९.७३	४६.०९	४१.९०	१३७०.२६	१२४५.६९
	एकूण खोदाई		३५.६०				
२	वाहतूक	१/१०.५ अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					१५७७.६७	१४३४.२४
	२ टक्के आकस्मिक खर्च					३१.५५	२८.६८
	एकूण					१६०९.२२	१४६२.९३
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२४६९४.२१	२१५३३.३१
	म्हणजेच					२४६९४	२१५३३
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१५६.५०			१५७७९०.५०	१३७५९३.०९
	अकुशल-कुशल प्रमाण	९३	७				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 10 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	११५.८५	११६.३८	१०१.१५	१३४८२.३९	११७१८.०३
		२ अ	७७.२३	१४६.६१	१२७.५७	११३२२.९८	९८५२.४९
	एकूण खोदाई		१९३.०८				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०	०.००
३	उठाई काम	१२/१	२०.००	६६.१६	५७.५२	१३२३.२	११५०.४०
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५६९	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४	४०९४.६४
	एकूण रक्कम					३२४८७.६६	२८२४६.८२
	२ टक्के आकस्मिक खर्च					६४९.७५	५६४.९४
	एकूण					३३१३७.४२	२८८११.७६
	एकूण मनुष्य दिन					१३६.५०	११८.६८

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरमुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	११.२९	३५.३१	३२.१०	३९८.६३	३६२.३९
		२	५७.१३	४६.०९	४१.९०	२६३३.१२	२३९३.७५
	एकूण खोदाई		६८.४२				
२	वाहतूक	१/१०.५ अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					३०३१.७५	२७५६.१३
	२ टक्के आकस्मिक खर्च					६०.६३	५५.१२
	एकूण					३०९२.३८	२८११.२६
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					३६२२९.८०	३१६२३.०२
	म्हणजेच					३६२३०	३१६२३
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२६१.५०			१३८५४६.०७	१२०९२९.३२
	अकुशल-कुशल प्रमाण	११	१				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 15 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रारो.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१८५.४१	११६.३८	१०१.१५	२१५७८.२५	१८७५४.४२
		२ अ	१२३.६१	१४६.६१	१२७.५७	१८१२२.१७	१५७६८.६७
	एकूण खोदाई		३०९.०२				
२	वाहतूक	८/१	७९.५०	२६.९९	२३.४२	२१४५.७०५	१८६१.८९
३	उठाई काम	१२/१	३४.५०	६६.१६	५७.५२	२२८२.५२	१९८४.४४
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. बो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४	४०९४.६४
	एकूण रक्कम					५०४८७.७३	४३८९५.३४
	२ टक्के आकस्मिक खर्च					१००९.७५	८७७.९९
	एकूण					५१४९७.४९	४४७७३.२५
	एकूण मनुष्य दिन					२१२.१३	१८४.४३

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज सं. विभाग दरमुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	२१.७८	३५.३१	३२.१०	७६८.९४	६९९.०३
		२	११०.२०	४६.०९	४१.९०	५०७९.१२	४६१७.३८
	एकूण खोदाई		१३१.९८				
२	वाहतूक	१/१०.५ अ	९८.९९	८.५०	८.५०	८४१.३७	८४१.३७
	एकूण रक्कम					६६८९.४३	६१५७.७८
	२ टक्के आकस्मिक खर्च					१३३.७९	१२३.९६
	एकूण					६८२३.२१	६२८०.९४
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					५८३२०.७०	५१०५४.१९
	म्हणजेच					५८३२१	५१०५४
	'प्रति टी.सी.एम. खर्च		४४१.००			१३२२४६.४९	११५७६९.९३
	अकुशल-कुशल प्रमाण	८८	१२				

(41)

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (20 x 15 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रारो.ह.यो. दरमुची २०२० वाच क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	२५४.९८	११६.३८	१०१.१५	२९६७४.११	२५७९०.८२
		२ अ	१६९.९८	१४६.६१	१२७.५७	२४९२१.३५	२१६८४.८६
	एकूण खोदाई		४२४.९६				
२	वाहतूक	८/१	१४०.००	२६.९९	२३.४२	३७७८.६०	३२७८.८०
३	उठाई काम	१२/१	४९.२०	६६.१६	५७.५२	३२५५.०७	२८२९.९८
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६९.८४	१८६.१२	१६९.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					६७९८८.२२	५९११०.३८
	२ टक्के आकस्मिक खर्च					१३५९.७६	११८२.२१
	एकूण					६९३४७.९९	६०२९२.५९
	एकूण मनुष्य दिन					२८५.६६	२४८.३६

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरमुची २०१८-१९ वाच क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	३२.३५	३५.३१	३२.१०	११४२.१६	१०३८.३३
		२	१६३.६९	४६.०९	४१.९०	७५४४.४७	६८५८.६१
	एकूण खोदाई		१९६.०४				
२	वाहतूक	१/१०.५ अ	१४७.०३	८.५०	८.५०	१२४९.७६	१२४९.७६
	एकूण रक्कम					९९३६.३९	९१४६.६९
	२ टक्के आकस्मिक खर्च					१९८.७३	१८२.९३
	एकूण					१०१३५.१९	९३२९.६३
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					७९४८३.९०	६९६२२.२१
	म्हणजेच					७९४८३	६९६२२
	'प्रति टी.सी.एम. खर्च		६२१.००			१२७९९२.९९	११२११३.०६
	अकुशल-कुशल प्रमाण	८७	१३				

273
(42)

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (20 x 20 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रारो.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	३५०.७९	११६.३८	१०१.१५	४०८२४.९४	३५४८२.४१
		२ अ	२३३.८६	१४६.६१	१२७.५७	३४२८६.२१	२९८३३.५२
	एकूण खोदाई		५८४.६५				
२	वाहतूक	८/१	२४८.५०	२६.९९	२३.४२	६७०७.०२	५८१९.८७
३	उठाई काम	१२/१	७०.२०	६६.१६	५७.५२	४६४४.४३	४०३७.९०
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					९२८२९.६९	८०६९९.६२
	२ टक्के आकस्मिक खर्च					१८५६.४३	१६१३.९९
	एकूण					९४६७८.१२	८२३१३.६१
	एकूण मनुष्य दिन					३९०.०१	३३९.०७

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मूव ज.सं विभाग दरमुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	४८.०७	३५.३१	३२.१०	१६९७.४५	१५४३.१४
		२	२४३.२८	४६.०९	४१.९०	११२१२.७८	१०१९३.४३
	एकूण खोदाई		२९१.३५				
२	वाहतूक	१/१०.५ अ	२१८.५१	८.५०	८.५०	१८५७.३६	१८५७.३६
	एकूण रक्कम					१४७६७.५८	१३५९३.९२
	२ टक्के आकस्मिक खर्च					२९५.३५	२७१.८८
	एकूण					१५०६२.९३	१३८६५.८०
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१०९७४१.०६	९६१७९.४१
	म्हणजेच					१०९७४१	९६१७९
	'प्रति टी.सी.एम. खर्च		८७६.००			१२५२७५.१८	१०९७९३.८५
	अकुशल-कुशल प्रमाण	८६	१४				

म.गां.रा.प्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (25 x 20 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	४४६.६०	११६.३८	१०१.१५	५१९७५.०८	४५१७३.३९
		२ अ	२९७.७३	१४६.६१	१२७.५७	४३६५०.४९	३७९८१.६७
	एकूण खोदाई		७४४.३३				
२	वाहतूक	८/१	३४२.७५	२६.९९	२३.४२	९२५०.८२	८०२७.२१
३	उठाई काम	१२/१	९९.००	६६.१६	५७.५२	६०२०.५६	५२३४.३२
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. यो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					११७२५६.०४	१०९९४२.५०
	२ टक्के आकस्मिक खर्च					२३४५.१२	२०३८.८५
	एकूण					११९६०१.१६	१०३९८१.३५
	एकूण मनुष्य दिन					४९२.६७	४२८.३३

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज सं विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	६३.८०	३५.३१	३२.१०	२२५२.८०	२०४८.००
		२	३२२.८७	४६.०९	४१.९०	१४८८१.०८	१३५२८.२५
	एकूण खोदाई		३८६.६७				
२	वाहतूक	१/१०.५ अ	२९०.००	८.५०	८.५०	२४६५.०२	२४६५.०२
	एकूण रक्कम					१९५९८.९०	१८०४१.२७
	२ टक्के आकस्मिक खर्च					३९१.९८	३६०.८३
	एकूण					१९९९०.८७	१८४०२.१०
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१३९५९२.०३	१२२३८३.४४
	म्हणजेच					१३९५९२	१२२३८३
	'प्रति टी.सी.एम. खर्च		११३१.००			१२३४२३.५५	१०८२०८.१७
	अकुशल-कुशल प्रमाण	८५	१५				

म.गां.रा.प्रा.रो.ह.यो. अंतगत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (25 x 25 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	५६८.६६	११६.३८	१०१.१५	६६१८०.८८	५७५२०.१६
		२ अ	३७९.९९	१४६.६१	१२७.५७	५५५८१.०२	४८३६२.८१
	एकूण खोदाई		९४७.७७				
२	वाहतूक	८/१	४३२.७५	२६.९९	२३.४२	११६७९.९२	१०१३५.०१
३	उठाई काम	१२/१	११८.००	६६.१६	५७.५२	७८०६.८८	६७८७.३६
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टटॉप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. बो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					१४७६०७.८०	१२८३३१.२५
	२ टक्के आकस्मिक खर्च					२९५२.१६	२५६६.६२
	एकूण					१५०५५९.९६	१३०८९७.८७
	एकूण मनुष्य दिन					६२०.२०	५३९.२१

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	८४.६८	३५.३१	३२.१०	२९९०.१५	२७१८.३२
		२	४२८.५५	४६.०९	४१.९०	१९७५१.८७	१७९५६.२५
	एकूण खोदाई		५१३.२३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	३८४.९२	८.५०	८.५०	३२७१.८४	३२७१.८४
	एकूण रक्कम					२६०१३.८७	२३९४६.४१
	२ टक्के आकस्मिक खर्च					५२०.२८	४७८.९३
	एकूण					२६५३४.१४	२४४२५.३४
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१७७०९४.९०	१५५३२३.२९
	महणजेच					१७७०९४	१५५३२३
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१४६९.००			१२१२१४.३०	१०६३१२.९४
	अकुशल-कुशल प्रमाण	८४	१६				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (30 x 25 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	६९०.७३	११६.३८	१०१.१५	८०३८६.६९	६९८६६.९३
		२ अ	४६०.४८	१४६.६१	१२७.५७	६७५११.५६	५८७४३.९४
	एकूण खोदाई		११५१.२१				
२	वाहतूक	८/१	५२२.७५	२६.९९	२३.४२	१४१०९.०२	१२२४२.८१
३	उठाई काम	१२/१	१४५.५०	६६.१६	५७.५२	९६२६.२८	८३६९.१६
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					१७७९९२.६४	१५४७४८.७६
	२ टक्के आकस्मिक खर्च					३५५९.८५	३०९४.९८
	एकूण					१८१५५२.५०	१५७८४३.७३
	एकूण मनुष्य दिन					७४७.८७	६५०.२०

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज सं विभाग दरसुची २०१८-१९ वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१०५.५७	३५.३१	३२.१०	३७२७.५१	३३८८.६५
		२	५३४.२२	४६.०९	४१.९०	२४६२२.२०	२२३८३.८२
	एकूण खोदाई		६३९.७९				
२	वाहतूक	१/१०.५ अ	४७९.८४	८.५०	८.५०	४०७८.६६	४०७८.६६
	एकूण रक्कम					३२४२८.३७	२९८५९.१३
	२ टक्के आकस्मिक खर्च					६४८.५७	५९७.०२
	एकूण					३३०७६.९४	३०४४८.१५
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२१४६२९.४४	१८८२९१.८८
	म्हणजेच					२१४६२९	१८८२९२
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१७९१.००			११९८३७.७६	१०५१३२.२६
	अकुशल-कुशल प्रमाण	८४	१६				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (30 x 30 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	८३९.०४	११६.३८	१०१.१५	९७६४७.४८	८४८६८.९०
		२ अ	५५९.३६	१४६.६१	१२७.५७	८२००७.७७	७१३५७.५६
	एकूण खोदाई		१३९८.४०				
२	वाहतूक	८/१	६३९.५०	२६.९९	२३.४२	१७०४४.१९	१४७८९.७३
३	उठाई काम	१२/१	९७९.००	६६.१६	५७.५२	११८४२.६४	१०२९६.०८
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					२१४९०१.१६	१८६८३८.१७
	२ टक्के आकस्मिक खर्च					४२९८.०२	३७३६.७६
	एकूण					२१९१९९.१८	१९०५७४.९४
	एकूण मनुष्य दिन					९०२.९५	७८५.०३

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज सं विभाग दरमुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१३९.६०	३५.३१	३२.१०	४६४६.९४	४२२४.४९
		२	६६६.००	४६.०९	४१.९०	३०६९५.९४	२७९०५.४०
	एकूण खोदाई		७९७.६०				
२	वाहतूक	१/१०.५ अ	५९८.२०	८.५०	८.५०	५०८४.७०	५०८४.७०
	एकूण रक्कम					४०४२७.५८	३७२१४.५९
	२ टक्के आकस्मिक खर्च					८०८.५५	७४४.२९
	एकूण					४१२३६.१३	३७९५८.८८
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२६०४३५.३१	२२८५३३.८२
	म्हणजेच					२६०४३५	२२८५३४
	प्रति टी.सी.एम. खर्च		२१९६.००			११८५९५.३१	१०४०६८.२२
	अकुशल-कुशल प्रमाण	८३	१७				

उपाय-६:- २.०० मी. मजुराद्वारे व १.०० मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे
म.गां.रा.प्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे
इनलेट/आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंडाचा गोषवारा

(मजुराद्वारे खोदकामासाठी केंद्र शासन अधिसूचना दि. २४.०३.२०२० नुसार मजुरी रु. २३८/- प्रमाणे व
साहित्याद्वारे खोदकामाकरिता मृ. व ज. सं. विभाग दरसूची २०१८-१९ चे दराप्रमाणे)

अ. क्र.	शेततळ्याचे आकारमान	खोदकामावरील खर्च (रू.)				एकूण(रू.)(प्रस्तावित आर्थिक मापदंड)		अकुशल कुशल प्रमाण	प्रचलित मापदंड (रू.) (रू.१९२ प्रति दिन प्रमाणे)		यादीची टक्केवारी
		मजुराद्वारे		साहित्याद्वारे		ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र		ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	
		ज.जा.उ.यो/ डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र						
१	१० X १० X ३ मी.	२५०४०.१०	२१७७०.४०	११६७.५४	१०६१.४०	२६२०८	२२८३२	९५:०५	२१५६०	१८८२३	२१
२	१५ X १० X ३ मी.	३६६२३.३९	३१८४२.९१	२२९७.२५	२०८८.४१	३८९२१	३३९३१	९४:०६	३२२३८	२८१८१	२०
३	१५ X १५ X ३ मी.	५७७८४.१७	५०२३९.६९	५१८५.१३	४७७२.८७	६२९६९	५५०१३	९१:०९	५२७२३	४६२३३	१९
४	२० X १५ X ३ मी.	७८४२८.६२	६८१८८.४५	७७७२.२७	७१५४.५७	८६२०१	७५३४३	९१:०९	७१६४७	६२७८८	२०
५	२० X २० X ३ मी.	१०७७८३.३७	९३७०८.९९	११६४९.५४	१०७२३.६९	११९४३३	१०४४३३	९०:१०	९९७८२	८७५०७	१९
६	२५ X २० X ३ मी.	१३६७५२.५७	११८८९४.९८	१५५२७.२८	१४२९३.२४	१५२२८०	१३३९८८	८९:११	१२७४४१	१११८०३	१९
७	२५ X २५ X ३ मी.	१७२९९३.६३	१५०४०४.५८	२०६९७.२८	१९०५२.३६	१९३६९१	१६९४५७	८९:११	१६२४००	१४२५३०	१९
८	३० X २५ X ३ मी.	२०९२४१.४४	१८१९२०.०५	२५८६७.२८	२३८११.४८	२३५१०९	२०५७३२	८८:१२	१९७३६६	१७३२६३	१९
९	३० X ३० X ३ मी.	२५३३९४.३०	२२०३०८.५५	३२३२९.५५	२९७६०.१६	२८५७२४	२५००६९	८८:१२	२४०१४४	२१०८७१	१९

उपाय-६ :- २.०० मी. मजुराद्वारे व १.०० मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे
म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (10 x 10 x 3 m.) Slope 1:1

उपाय- ६ भाग -१ :- मजुराद्वारे- २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	७८.४०	११६.३८	१०१.१५	११२४.४२	७९३०.३६
		२ अ	५२.२७	१४६.६१	१२७.५७	७६६३.०१	६६६७.८३
	एकूण खोदाई		१३०.६७				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०.००	०.००
३	उठाई काम	१२/१	२१.२०	६६.१६	५७.५२	१४०२.५९	१२१९.४२
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. बो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४	४०९४.६४
	एकूण रक्कम					२४५४९.१२	२१३४३.५३
	२ टक्के आकस्मिक खर्च					४९०.९८	४२६.८७
	एकूण					२५०४०.१०	२१७७०.४०
	एकूण मनुष्य दिन					१०३.१५	८९.६८

भाग-२ :- साहित्याद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व ज.सं. विभाग दरमुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	४.२६	३५.३१	३२.१०	१५०.४९	१३६.८१
		२	२१.५७	४६.०९	४१.९०	९९४.१६	९०३.७८
	एकूण खोदाई		२५.८३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					११४४.६५	१०४०.५९
	२ टक्के आकस्मिक खर्च					२२.८९	२०.८१
	एकूण					११६७.५४	१०६१.४०
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२६२०७.६४	२२८३१.८०
	म्हणजेच					२६२०८	२२८३२
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१५६.५०			१६७४६०.९८	१४५८९०.११
	अकुशल-कुशल प्रमाण	१५	५				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजूर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 10 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे २.०० मी.

अ. क्र.	कामाचा प्रकार	मगाराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र.	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१२६.४०	११६.३८	१०१.१५	१४७१०.६६४८	१२७८५.५६
		२ अ	८४.२७	१४६.६१	१२७.५७	१२३५४.५३१५	१०७५०.०७
	एकूण खोदाई		२१०.६७				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.१९	२३.४२	०	०.००
३	उठाई काम	१२/१	३७.५०	६६.१६	५७.५२	२४८१	२२५७.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५६९	१२६९.४३
५	लु. बो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४	४०९४.६४
	एकूण रक्कम					३५९०५.२९	३१२१८.५४
	२ टक्के आकस्मिक खर्च					७१८.११	६२४.३७
	एकूण					३६६२३.३९	३१८४२.९१
	एकूण मनुष्य दिन					१५०.८६	१३१.१७

भाग-२ :- साहित्याद्वारे १.०० मी.

अ. क्र.	कामाचा प्रकार	मू.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र.	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	८.३९	३५.३१	३२.१०	२९६.१४	२६९.२२
		२	४२.४४	४६.०९	४१.९०	१९५६.०६	१७७८.२४
	एकूण खोदाई		५०.८३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					२२५२.२०	२०४७.४६
	२ टक्के आकस्मिक खर्च					४५.०४	४०.९५
	एकूण					२२९७.२५	२०८८.४१
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					३८९२०.६४	३३९३९.३२
	म्हणजेच					३८९२१	३३९३९
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२६९.५०			१४८८३६.०९	१२९७५६.४८
	अकुशल-कुशल प्रमाण	९४	६				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 15 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रां.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	२०४.४०	११६.३८	१०१.१५	२३७८८.३०	२०६७५.२६
		२ अ	१३६.२७	१४६.६१	१२७.५७	१९९७८.२५१५	१७३८३.७०९
	एकूण खोदाई		३४०.६७				
२	वाहतूक	८/१	७९.५०	२६.९९	२३.४२	२१४५.७०५	१८६१.८९
३	उठाई काम	१२/१	६६.२०	६६.१६	५७.५२	४३७९.७९	३८०७.८२
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. बो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६९.८४	१८६.१२	१६९.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४	४०९४.६४
	एकूण रक्कम					५६६५१.१४	४९२५४.६०
	२ टक्के आकस्मिक खर्च					११३३.०२	९८५.०९
	एकूण					५७७८४.१७	५०२३९.६९
	एकूण मनुष्य दिन					२३८.०३	२०६.९५

भाग-२ :- साहित्याद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मू व ज.सं विभाग दरमुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१६.५५	३५.३१	३२.१०	५८४.५४	५३१.४०
		२	८३.७८	४६.०९	४१.९०	३८६१.४२	३५१०.३८
	एकूण खोदाई		१००.३३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	७५.००	८.५०	८.५०	६३७.५०	६३७.५०
	एकूण रक्कम					५०८३.४६	४६७९.२८
	२ टक्के आकस्मिक खर्च					१०१.६७	९३.५९
	एकूण					५१८५.१३	४७७२.८७
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					६२९६९.२९	५५०९२.५५
	म्हणजेच					६२९६९	५५०९३
	'प्रति टी.सी.एम. खर्च		४४१.००			१४२७८७.५१	१२४७४५.०२
	अकुशल-कुशल प्रमाण	९१	९				

(51)

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेेतळ्ळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (20 x 15 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	२८२.४०	११६.३८	१०१.१५	३२८६५.९४	२८५६४.९६
		२ अ	१८८.२७	१४६.६१	१२७.५७	२७६०१.९७	२४०१७.३५
	एकूण खोदाई		४७०.६७				
२	वाहतूक	८/१	१४०.००	२६.९९	२३.४२	३७७८.६०	३२७८.८०
३	उठाई काम	१२/१	९५.००	६६.१६	५७.५२	६२८५.२०	५४६४.४०
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					७६८९०.८१	६६८५१.४२
	२ टक्के आकस्मिक खर्च					१५३७.८२	१३३७.०३
	एकूण					७८४२८.६२	६८१८८.४५
	एकूण मनुष्य दिन					३२३.०७	२८०.८९

भाग-२ :- साहित्याद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	२४.८०	३५.३१	३२.१०	८७५.८५	७९६.२२
		२	१२५.५३	४६.०९	४१.९०	५७८५.६८	५२५९.७१
	एकूण खोदाई		१५०.३३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	११२.७५	८.५०	८.५०	९५८.३५	९५८.३५
	एकूण रक्कम					७६१९.८८	७०१४.२८
	२ टक्के आकस्मिक खर्च					१५२.४०	१४०.२९
	एकूण					७७७२.२७	७१५४.५७
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					८६२००.९०	७५३४३.०२
	म्हणजेच					८६२०१	७५३४३
	'प्रति टी.सी.एम. खर्च		६२१.००			१३८८०९.८२	१२१३२५.३२
	अकुशल-कुशल प्रमाण	११	९				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (20 x 20 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रारो.ह.यो. दरमुची २०२० वाच क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	३९०.४०	११६.३८	१०१.१५	४५४३४.९८	३९४८९.१६
		२ अ	२६०.२७	१४६.६१	१२७.५७	३८१५७.८९	३३२०२.३९
	एकूण खोदाई		६५०.६७				
२	वाहतूक	८/१	२४८.५०	२६.९९	२३.४२	६७०७.०२	५८१९.८७
३	उठाई काम	१२/१	१३६.२०	६६.१६	५७.५२	९०१०.९९	७८३४.२२
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रेप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					१०५६६९.९७	९१८७९.५६
	२ टक्के आकस्मिक खर्च					२११३.४०	१८३७.४३
	एकूण					१०७७८३.३७	९३७०८.९९
	एकूण मनुष्य दिन					४४३.९९	३८६.०१

भाग-२ :- साहित्याद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मूव ज.सं. विभाग दरमुची २०१८-१९ वाच क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	३७.१८	३५.३१	३२.१०	१३१२.८१	११९३.४६
		२	१८८.१५	४६.०९	४१.९०	८६७१.८३	७८८३.४९
	एकूण खोदाई		२२५.३३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	१६९.००	८.५०	८.५०	१४३६.४८	१४३६.४८
	एकूण रक्कम					११४२१.१२	१०५१३.४२
	२ टक्के आकस्मिक खर्च					२२८.४२	२१०.२७
	एकूण					११६४९.५४	१०७२३.६९
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					११९४३२.९१	१०४४३२.६८
	म्हणजेच					११९४३३	१०४४३३
	'प्रति टी.सी.एम. खर्च		८७६.००			१३६३३८.९४	११९२१५.३९
	अकुशल-कुशल प्रमाण	९०	१०				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (25 x 20 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	४९८.४०	११६.३८	१०१.१५	५८००४.०२	५०४१३.३६
		२ अ	३३२.२७	१४६.६१	१२७.५७	४८७१३.८१	४२३८७.४३
	एकूण खोदाई		८३०.६७				
२	वाहतूक	८/१	३४२.७५	२६.९९	२३.४२	९२५०.८२	८०२७.२१
३	उठाई काम	१२/१	१७७.५०	६६.१६	५७.५२	११७४३.४०	१०२०९.८०
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, सिल्टट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					१३४०७१.१५	११६५६३.७९
	२ टक्के आकस्मिक खर्च					२६८१.४२	२३३१.२७
	एकूण					१३६७५२.५७	११८८९४.९८
	एकूण मनुष्य दिन					५६३.३२	४८९.७६

भाग-२ :- साहित्याद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज.सं विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	४९.५५	३५.३१	३२.१०	१७४९.७७	१५९०.७०
		२	२५०.७८	४६.०९	४१.९०	११५५८.४५	१०५०७.६८
	एकूण खोदाई		३००.३३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	२२५.२५	८.५०	८.५०	१९१४.६०	१९१४.६०
	एकूण रक्कम					१५२२२.८२	१४०२२.९८
	२ टक्के आकस्मिक खर्च					३०४.४६	२८०.२६
	एकूण					१५५२७.२८	१४२९३.२४
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१५२२७९.८५	१३३१८८.२३
	म्हणजेच					१५२२८०	१३३१८८
	'प्रति टी.सी.एम. खर्च		११३१.००			१३४६४१.७८	११७७६१.४७
	अकुशल-कुशल प्रमाण	८९	११				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (25 x 25 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	६३६.४०	११६.३८	१०१.१५	७४०६४.४६	६४३७२.०६
		२ अ	४२४.२७	१४६.६१	१२७.५७	६२२०१.९३	५४१२३.८७
	एकूण खोदाई		१०६०.६७				
२	वाहतूक	८/१	४३२.७५	२६.९९	२३.४२	११६७९.९२	१०१३५.०१
३	उठाई काम	१२/१	२३१.२०	६६.१६	५७.५२	१५२९६.१९	१३२९८.६२
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, मिलिट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. बो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६९.८४	१८६.१२	१६९.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					१६९६०१.६०	१४७४५५.४७
	२ टक्के आकस्मिक खर्च					३३९२.०३	२९४९.११
	एकूण					१७२९९३.६३	१५०४०४.५८
	एकूण मनुष्य दिन					७१२.६१	६१९.५६

भाग-२ :- साहित्याद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृत्त ज सं विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	६६.०५	३५.३१	३२.१०	२३३२.३८	२१२०.३५
		२	३३४.२८	४६.०९	४१.९०	१५४०६.९७	१४००६.३३
	एकूण खोदाई		४००.३३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	३००.२५	८.५०	८.५०	२५५२.१०	२५५२.१०
	एकूण रक्कम					२०२९१.४५	१८६७८.७८
	२ टक्के आकस्मिक खर्च					४०५.८३	३७३.५८
	एकूण					२०६९७.२८	१९०५२.३६
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१९३६९०.९१	१६९४५६.९४
	म्हणजेच					१९३६९१	१६९४५७
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१४६९.००			१३२५७४.२०	११५९८६.९६
	अकुशल-कुशल प्रमाण	८९	११				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (30 x 25 x 3 m.)

Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	७७४.४०	११६.३८	१०१.१५	९०१२४.९०	७८३३०.७६
		२ अ	५९६.२७	१४६.६१	१२७.५७	७५६९०.०५	६५८६०.३१
	एकूण खोदाई		१२९०.६७				
२	वाहतूक	८/१	५२२.७५	२६.९९	२३.४२	१४१०९.०२	१२२४२.८१
३	उठाई काम	१२/१	२८५.००	६६.१६	५७.५२	१८८५५.६०	१६३९३.२०
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, मिलिट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. वो. बांधकाम	१५	१.००	१८६.९२	१६९.८४	१८६.१२	१६९.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७९२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					२०५१३८.६७	१७८३५२.९९
	२ टक्के आकस्मिक खर्च					४१०२.७७	३५६७.०६
	एकूण					२०९२४१.४४	१८१९२०.०५
	एकूण मनुष्य दिन					८६१.९३	७४९.३८

भाग-२ :- साहित्याद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज सं. विभाग दरसुची २०१८-१९ वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	८२.५५	३५.३१	३२.१०	२९१५.००	२६५०.००
		२	४१७.७८	४६.०९	४१.९०	१९२५५.४८	१७५०४.९८
	एकूण खोदाई		५००.३३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	३७५.२५	८.५०	८.५०	३१८९.६०	३१८९.६०
	एकूण रक्कम					२५३६०.०८	२३३४४.५८
	२ टक्के आकस्मिक खर्च					५०७.२०	४६६.८९
	एकूण					२५८६७.२८	२३८११.४८
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२३५१०८.७२	२०५७३९.५२
	म्हणजेच					२३५१०९	२०५७३९
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१७९९.००			१३१२७२.३२	११४८६९.६४
	अकुशल-कुशल प्रमाण	८८	१२				


म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेटसह शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (30 x 30 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	९४२.४०	११६.३८	१०१.१५	१०९६७६.७४	९५३२३.९६
		२ अ	६२८.२७	१४६.६१	१२७.५७	९२११०.३७	८०१४८.१५
	एकूण खोदाई		१५७०.६७				
२	वाहतूक	८/१	६३१.५०	२६.९९	२३.४२	१७०४४.१९	१४७८९.७३
३	उठाई काम	१२/१	३५१.२०	६६.१६	५७.५२	२३२३५.३९	२०२०१.०२
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	इनलेट/आऊटलेट, मिलिट्रॅप खोदाई	१ अ	१२.५५	११६.३८	१०१.१५	१४६०.५७	१२६९.४३
५	लु. बो. बांधकाम	१५	१.००	१८६.१२	१६१.८४	१८६.१२	१६१.८४
६	पिचिंग	३२	४४.००	१०७.१०	९३.०६	४७१२.४०	४०९४.६४
	एकूण रक्कम					२४८४२५.७८	२१५९८८.७८
	२ टक्के आकस्मिक खर्च					४९६८.५२	४३१९.७८
	एकूण					२५३३९४.३०	२२०३०८.५५
	एकूण मनुष्य दिन					१०४३.८१	९०७.५२

भाग-२ :- साहित्याद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृव ज सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१०३.१८	३५.३१	३२.१०	३६४३.२७	३३१२.०६
		२	५२२.१५	४६.०९	४१.९०	२४०६५.८९	२१८७८.०९
	एकूण खोदाई		६२५.३३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	४६९.००	८.५०	८.५०	३९८६.४८	३९८६.४८
	एकूण रक्कम					३१६९५.६४	२९१७६.६२
	२ टक्के आकस्मिक खर्च					६३३.९९	५८३.५३
	एकूण					३२३२९.५५	२९७६०.१६
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२८५७२३.८५	२५००६८.७१
	म्हणजेच					२८५७२४	२५००६९
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२१९६.००			१३०१११.०४	११३८७४.६४
	अकुशल-कुशल प्रमाण	८८	१२				



परिशिष्ट क्र. २

(विविध आकारमानातील इनलेट आऊटलेटविरहित
शेततळ्याचे उपाय क्र.१ ते ६ चे सुधारित आर्थिक मापदंड)




उपाय-१ :-पुर्ण शेततळे मजुराद्वारे खोदणे

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत मजुराच्या सहाय्याने इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंडाचा गोषवारा

(मजुराद्वारे खोदकामासाठी केंद्र शासन अधिसूचना दि. २४.०३.२०२० नुसार मजुरी रु. २३८/- प्रमाणे)

अ. क्र	शेततळ्याचे आकारमान	एकूण माती काम (घ.मी.)	प्रस्तावीत आर्थिक मापदंड (रु.)			
			ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र		इतर क्षेत्र	
			मनूष्य दिवस	रक्कम (रु.)	मनूष्य दिवस	रक्कम (रु.)
१	१० X १० X ३ मी.	१५६.५	१०२.९४	२४९९१	८९.५०	२१७२८
२	१५ X १० X ३ मी.	२६१.५	१७२.९२	४१९७९	१५०.३५	३६४९८
३	१५ X १५ X ३ मी.	४४१	३२०.७६	७७८६८	२७८.८४	६७६९१
४	२० X १५ X ३ मी.	६२१	४५८.५३	१११३१२	३९८.५९	९६७६२
५	२० X २० X ३ मी.	८७६	६५५.२८	१५९०७५	५६९.६१	१३८२८०
६	२५ X २० X ३ मी.	११३१	८५०.४८	२०६४६३	७३९.३०	१७९४७२
७	२५ X २५ X ३ मी.	१४६१	११००.४६	२६७१४९	९५६.६०	२३२२२५
८	३० X २५ X ३ मी.	१७९१	१३५०.४५	३२७८३४	११७३.९१	२८४९७७
९	३० X ३० X ३ मी.	२१९६	१६५४.२४	४०१५८३	१४३७.९९	३४९०८७



उपाय-१ :-पुर्ण शेततळे मजुराद्वारे खोदणे

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (10 x 10 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	११७.३८	११६.३८	१०१.१५	१३६६०.१०	११८७२.४८
		२ अ	३९.१३	१४६.६१	१२७.५७	५७३६.१२	४९९१.१७६
	एकूण खोदाई		१५६.५०				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०.००	०.००
३	उठाई काम	१२/१	३६.५०	६६.१६	५७.५२	२४१४.८४	२०९९.४८
		१२/२	१०.२५	९५.२०	८२.८२	९७५.८०	८४८.९९
	एकूण उठाई		४६.७५				
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	१५६.५०	१०.९५	९.५२	१७१३.६८	१४८९.८८
	एकूण रक्कम					२४५००.५३	२१३०१.९२
	२ टक्के आकस्मिक खर्च					४९०.०१	४२६.०४
	एकूण					२४९९०.५४	२१७२७.९६
	म्हणजेच					२४९९९	२१७२८
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१५९६८३.९९	१३८८३६.८१
	मनुष्य दिन					१०२.९४	८९.५०

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 10 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१९६.१३	११६.३८	१०१.१५	२२८२५.०३	१९८३८.०४
		२ अ	६५.३८	१४६.६१	१२७.५७	९५८४.६२९	८३३९.८८९
	एकूण खोदाई		२६१.५०				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०.००	०.००
३	उठाई काम	१२/१	६६.५०	६६.१६	५७.५२	४३९९.६४	३८२५.०८
		१२/२	२१.५०	९५.२०	८२.८२	२०४६.८०	१७८०.६३
	एकूण उठाई		८८.००				
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	२१०.००	१०.९५	९.५२	२२९९.५०	१९९९.२०
	एकूण रक्कम					४११५५.६०	३५७८२.८४
	२ टक्के आकस्मिक खर्च					८२३.९९	७१५.६६
	एकूण					४१९७८.७१	३६४९८.५०
	म्हणजेच					४१९७९	३६४९८
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१६०५३०.४३	१३९५७३.६१
	मनुष्य दिन					१७२.९२	१५०.३५

3

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 15 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रारो.ह.यो. दरसुवी २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	३३०.७५	११६.३८	१०१.१५	३८४९२.६९	३३४५५.३६
		२ अ	११०.२५	१४६.६१	१२७.५७	१६१६३.७५	१४०६४.५९
	एकूण खोदाई		४४१.००				
२	वाहतूक	८/१	२४८.६३	२६.९९	२३.४२	६७१०.५२	५८२२.९१
३	उठाई काम	१२/१	१२१.५०	६६.१६	५७.५२	८०३८.४४	६९८८.६८
		१२/२	४५.२५	९५.२०	८२.८२	४३०७.८०	३७४७.६१
	एकूण उठाई		१६६.७५				
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	२४०.००	१०.९५	९.५२	२६२८.००	२२८४.८०
	एकूण रक्कम					७६३४१.२०	६६३६३.९५
	२ टक्के आकस्मिक खर्च					१५२६.८२	१३२७.२८
	एकूण					७७८६८.०३	६७६९१.२३
	म्हणजेच					७७८६८	६७६९१
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१७६५७१.४९	१५३४९४.८६
	मनुष्य दिन					३२०.७६	२७८.८४

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (20 x 15 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रारो.ह.यो. दरसुवी २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	४६५.७५	११६.३८	१०१.१५	५४२०३.९९	४७११०.६१
		२ अ	१५५.२५	१४६.६१	१२७.५७	२२७६१.२	१९८०५.२४
	एकूण खोदाई		६२१.००				
२	वाहतूक	८/१	४०६.१३	२६.९९	२३.४२	१०९६१.४५	९५११.५६
३	उठाई काम	१२/१	१७६.५०	६६.१६	५७.५२	११६७७.२४	१०१५२.२८
		१२/२	६९.००	९५.२०	८२.८२	६५६८.८०	५७१४.५८
	एकूण उठाई		२४५.५०				
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	२७०.००	१०.९५	९.५२	२९५६.५०	२५७०.४०
	एकूण रक्कम					१०९१२९.१८	९४८६४.६८
	२ टक्के आकस्मिक खर्च					२१८२.५८	१८९७.२९
	एकूण					१११३११.७६	९६७६१.९७
	म्हणजेच					१११३१२	९६७६२
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१७९२४५.९९	१५५८१६.३८
	मनुष्य दिन					४५८.५३	३९८.५९

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित
आर्थिक मापदंड (20 x 20 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगंाराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	६५७.००	११६.३८	१०१.१५	७६४६१.६६	६६४५५.५५
		२ अ	२१९.००	१४६.६१	१२७.५७	३२१०७.५९	२७९३७.८३
	एकूण खोदाई		८७६.००				
२	वाहतूक	८/१	६३४.००	२६.९९	२३.४२	१७१११.६६	१४८४८.२८
३	उठाई काम	१२/१	२५६.५०	६६.१६	५७.५२	१६९७०.०४	१४७५३.८८
		१२/२	१०५.२५	९५.२०	८२.८२	१००१९.८०	८७१६.८२
	एकूण उठाई		३६१.७५				
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	३००.००	१०.९५	९.५२	३२८५.००	२८५६.००
	एकूण रक्कम					१५५९५५.७५	१३५५६८.३५
	२ टक्के आकस्मिक खर्च					३११९.१२	२७१९.३७
	एकूण					१५९०७४.८७	१३८२७९.७१
	म्हणजेच					१५९०७५	१३८२८०
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१८१५९२.३१	१५७८५३.५५
	मनुष्य दिन					६५५.२८	५६९.६१

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित
आर्थिक मापदंड (25 x 20 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगंाराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	८४८.२५	११६.३८	१०१.१५	९८७१९.३४	८५८००.४९
		२ अ	२८२.७५	१४६.६१	१२७.५७	४१४५३.९८	३६०७०.४२
	एकूण खोदाई		११३१.००				
२	वाहतूक	८/१	८४८.२५	२६.९९	२३.४२	२२८९४.२७	१९८६६.०२
३	उठाई काम	१२/१	३३६.५०	६६.१६	५७.५२	२२२६२.८४	१९३५५.४८
		१२/२	१४१.५०	९५.२०	८२.८२	१३४७०.८०	११७१९.०३
	एकूण उठाई		४७८.००				
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	३३०.००	१०.९५	९.५२	३६१३.५०	३१४१.६०
	एकूण रक्कम					२०२४१४.७२	१७५९५३.०३
	२ टक्के आकस्मिक खर्च					४०४८.२९	३५१९.०६
	एकूण					२०६४६३.०१	१७९४७२.०९
	म्हणजेच					२०६४६३	१७९४७२
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१८२५४९.०८	१५८६८४.४३
	मनुष्य दिन					८५०.४८	७३९.३०

(5)

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित
आर्थिक मापदंड (25 x 25 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१०९५.७५	११६.३८	१०१.१५	१२७५२३.४	११०८३५.१
		२ अ	३६५.२५	१४६.६१	१२७.५७	५३५४९.३	४६५९४.९४
	एकूण खोदाई		१४६१.००				
२	वाहतूक	८/१	१०९५.७५	२६.९९	२३.४२	२९५७४.२९	२५६६२.४७
३	उठाई काम	१२/१	४४९.५०	६६.१६	५७.५२	२९२०९.६४	२५३९५.०८
		१२/२	१९०.२५	९५.२०	८२.८२	१८१११.८०	१५७५६.५१
	एकूण उठाई		६३९.७५				
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	३६०.००	१०.९५	९.५२	३९४२.००	३४२७.२०
	एकूण रक्कम					२६९९९०.४२	२२७६७९.३९
	२ टक्के आकस्मिक खर्च					५२३८.२९	४५५३.४३
	एकूण					२६७९४८.६३	२३२२२४.७३
	म्हणजेच					२६७९४९	२३२२२५
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१८२८५३.२७	१५८९४९.९७
	मनुष्य दिन					११००.४६	९५६.६०

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित
आर्थिक मापदंड (30 x 25 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१३४३.२५	११६.३८	१०१.१५	१५६३२७.४	१३५८६९.७
		२ अ	४४७.७५	१४६.६१	१२७.५७	६५६४४.६३	५७११९.४७
	एकूण खोदाई		१७९१.००				
२	वाहतूक	८/१	१३४३.२५	२६.९९	२३.४२	३६२५४.३२	३१४५८.९२
३	उठाई काम	१२/१	५४६.५०	६६.१६	५७.५२	३६१५६.४४	३१४३४.६८
		१२/२	२३९.००	९५.२०	८२.८२	२२७५२.८०	१९७९३.९८
	एकूण उठाई		७८५.५०				
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	३९०.००	१०.९५	९.५२	४२७०.५०	३७१२.८०
	एकूण रक्कम					३२९४०६.९२	२७९३८९.५८
	२ टक्के आकस्मिक खर्च					६४२८.९२	५५८७.७९
	एकूण					३२७८३४.२४	२८४९७७.३७
	म्हणजेच					३२७८३४	२८४९७७
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१८३०४५.३६	१५९९९६.३४
	मनुष्य दिन					१३५०.४५	११७३.९१

2/1/1
6

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत मजुराद्वारे इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित
आर्थिक मापदंड (30 x 30 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मार्गाग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१६४७.००	११६.३८	१०१.१५	१९१६७७.९	१६६५९४.१
		२ अ	५४९.००	१४६.६१	१२७.५७	८०४८८.८९	७००३५.९३
	एकूण खोदाई		२१९६.००				
२	वाहतूक	८/१	१६१५.५०	२६.९९	२३.४२	४३६०२.३५	३७८३५.०१
३	उठाई काम	१२/१	६७६.५०	६६.१६	५७.५२	४४७५७.२४	३८९१२.२८
		१२/२	३००.२५	९५.२०	८२.८२	२८५८३.८०	२४८६६.७९
	एकूण उठाई		९७६.७५				
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	४२०.००	१०.९५	९.५२	४५९९.००	३९९८.४०
	एकूण रक्कम					३९३७०९.१४	३४२२४२.३८
	२ टक्के आकस्मिक खर्च					७८७४.१८	६८४४.८५
	एकूण					४०१५८३.३२	३४९०८७.२२
	म्हणजेच					४०१५८३	३४९०८७
	'प्रति टी.सी.एम. खर्च					१८२८७०.३६	१५८९६५.०४
	मनुष्य दिन					१६५४.२४	१४३७.९९

(7)

उपाय-२:- १.०० मी. मजुराद्वारे व २.०० मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंडाचा गोषवारा

(मजुराद्वारे खोदकामासाठी केंद्र शासन अधिसूचना दि. २४.०३.२०२० नुसार मजुरी रु. २३८/- प्रमाणे व साहित्याद्वारे खोदकामा करिता मृद व जलसंधारण विभाग दरसूची २०१८-१९ चे दराप्रमाणे)

अ. क्र	शेततळ्याचे आकारमान	खोदकामावरील खर्च (रु.)				अकुशल कुशल प्रमाण	एकूण प्रस्तावीत आर्थिक मापदंड (रु.) (रु. २३८/- प्रति दिन प्रमाणे)	
		मजुराद्वारे		साहित्याद्वारे			ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र
		ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र			
१	१० X १० X ३ मी.	११७०२.७०	१०१७६.८८	२९८१.६०	२७१०.५५	७९:२१	१४६८४	१२८८७
२	१५ X १० X ३ मी.	१८२०२.३८	१५८२९.२८	५७१९.८४	५१९९.८६	७५:२५	२३९२२	२१०२९
३	१५ X १५ X ३ मी.	३०५८०.२६	२६५८९.४६	११३५३.८७	१०४५५.०१	७२:२८	४१९३४	३७०४४
४	२० X १५ X ३ मी.	४२३८५.५५	३६८५२.७९	१६७००.९६	१५३९१.९५	७१:२९	५९०८७	५२२४५
५	२० X २० X ३ मी.	५८३५०.२१	५०७३१.०१	२४३२८.६२	२२४२०.७७	६९:३१	८२६७९	७३१५२
६	२५ X २० X ३ मी.	७४०९२.९२	६४४१६.९९	३१९५६.२८	२९४४९.५९	६९:३१	१०६०४९	९३८६७
७	२५ X २५ X ३ मी.	९२९३९.००	८०८०२.०३	४१९८४.७७	३८६९०.५४	६८:३२	१३४९२४	११९४९३
८	३० X २५ X ३ मी.	१११८१५.९०	९७२१४.०१	५२०१३.२६	४७९३१.४८	६७:३३	१६३८२९	१४५१४५
९	३० X ३० X ३ मी.	१३४५७७.५३	११७००३.५६	६४४४२.५७	५९३८४.५५	६६:३४	१९९०२०	१७६३८८

उपाय-२ :- मजुर व साहित्याद्वारे शेततळे खोदणे
 म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
 आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (10 x 10 x 3 m.) Slope 1:1
 भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रारो.ह.यो. दरसुची २०२० वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	४५.२५	११६.३८	१०१.१५	५२६६.२०	४५७७.०४
		२ अ	३६.२५	१४६.६१	१२७.५७	५३१४.६१	४६२४.४१
	एकूण खोदाई		८१.५०				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०.००	०.००
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	८१.५०	१०.९५	९.५२	८९२.४३	७७५.८८
	एकूण रक्कम					११४७३.२३	९९७७.३३
	२ टक्के आकस्मिक खर्च					२२९.४६	१९९.५५
	एकूण					११७०२.७०	१०१७६.८८
	एकूण मनुष्य दिन					४८.२१	४१.९२

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृद व ज सं विभाग दरसुची २०१८-१९ वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	४९.५०	३५.३१	३२.१०	१७४७.८५	१५८८.९५
		२	२५.५०	४६.०९	४१.९०	११७५.३०	१०६८.४५
	एकूण खोदाई		७५.००				
२	वाहतूक	१०.५अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					२९२३.१४	२६५७.४०
	२ टक्के आकस्मिक खर्च					५८.४६	५३.१५
	एकूण					२९८१.६०	२७१०.५५
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१४६८४.३०	१२८८७.४२
	म्हणजेच					१४६८४	१२८८७
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१५६.५०			९३८२९.३९	८२३४७.७६
	अकुशल-कुशल प्रमाण	७९	२१				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजूर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 10 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	६९.००	११६.३८	१०९.१५	८०३०.२२	६९७९.३५
		२ अ	५७.५०	१४६.६९	१२७.५७	८४३०.०७५	७३३५.२८
	एकूण खोदाई		१२६.५०				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०	०.००
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	१२६.५०	१०.९५	९.५२	१३८५.१८	१२०४.२८
	एकूण रक्कम					१७८४५.४७	१५५१८.९९
	२ टक्के आकस्मिक खर्च					३५६.९९	३१०.३८
	एकूण					१८२०२.३८	१५८२९.२८
	एकूण मनुष्य दिन					७४.९८	६५.२१

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज सं विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	५७.००	३५.३१	३२.१०	२०१२.६७	१८२९.७०
		२	७८.००	४६.०९	४१.९०	३५९५.०२	३२६८.२०
	एकूण खोदाई		१३५.००				
२	वाहतूक	१०.५अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					५६०७.६९	५०९७.९०
	२ टक्के आकस्मिक खर्च					११२.१५	१०९.९६
	एकूण					५७१९.८४	५१९९.८६
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२३९२२.२२	२१०२९.१४
	म्हणजेच					२३९२२	२१०२९
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२६९.५०			९१४८०.७८	८०४१७.३७
	अकुशल-कुशल प्रमाण	७५	२५				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 15 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१०६.००	११६.३८	१०१.१५	१२३३६.२८	१०७२१.९०
		२ अ	९९.००	१४६.६१	१२७.५७	१३३४१.५१	११६०८.८७
	एकूण खोदाई		१९७.००				
२	वाहतूक	८/१	७९.५०	२६.९९	२३.४२	२१४५.७०५	१८६१.८९
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	१९७.००	१०.९५	९.५२	२१५७.१५	१८७५.४४
	एकूण रक्कम					२९९८०.६५	२६०६८.१०
	२ टक्के आकस्मिक खर्च					५९९.६९	५२९.३६
	एकूण					३०५८०.२६	२६५९७.४६
	एकूण मनुष्य दिन					१२५.९७	१०९.५३

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१४४.००	३५.३१	३२.१०	५०८४.६४	४६२२.४०
		२	१००.००	४६.०९	४१.९०	४६०९.००	४१९०.००
	एकूण खोदाई		२४४.००				
२	वाहतूक	१०.५अ	१६९.१३	८.५०	८.५०	१४३७.६१	१४३७.६१
	एकूण रक्कम					१११३१.२५	१०२५०.०१
	२ टक्के आकस्मिक खर्च					२२२.६२	२०५.००
	एकूण					११३५३.८७	१०४५५.०१
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					४१९३४.९३	३७०४४.४७
	म्हणजेच					४१९३४	३७०४४
	'प्रति टी.सी.एम. खर्च		४४९.००			९५०८८.७३	८४००९.०६
	अकुशल-कुशल प्रमाण	७२	२८				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (20 x 15 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० बाब क	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१४२.००	११६.३८	१०१.१५	१६५२५.९६	१४३६३.३०
		२ अ	१२५.००	१४६.६१	१२७.५७	१८३२६.२५	१५९४६.२५
	एकूण खोदाई		२६७.००				
२	वाहतूक	८/१	१४०.००	२६.९९	२३.४२	३७७८.६०	३२७८.८०
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	२६७.००	१०.९५	९.५२	२९२३.६५	२५४१.८४
	एकूण रक्कम					४१५५४.४६	३६१३०.१९
	२ टक्के आकस्मिक खर्च					८३१.०९	७२२.६०
	एकूण					४२३८५.५५	३६८५२.७९
	एकूण मनुष्य दिन					१७४.६०	१५१.८१

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज सं विभाग दरमुची २०१८-१९ बाब क	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	२०४.००	३५.३१	३२.१०	७२०३.२४	६५४८.४०
		२	१५०.००	४६.०९	४१.९०	६९१३.५०	६२८५.००
	एकूण खोदाई		३५४.००				
२	वाहतूक	१०.५अ	२६५.५०	८.५०	८.५०	२२५६.७५	२२५६.७५
	एकूण रक्कम					१६३७३.४९	१५०९०.१५
	२ टक्के आकस्मिक खर्च					३२७.४७	३०९.८०
	एकूण					१६७००.९६	१५३९९.९५
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					५९०८६.५१	५२२४४.७५
	म्हणजेच					५९०८७	५२२४५
	'प्रति टी.सी.एम. खर्च		६२९.००			९५९४७.३६	८४९३०.०३
	अकुशल-कुशल प्रमाण	७१	२९				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (20 x 20 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१९०.१२	११६.३८	१०१.१५	२२१२६.१७	१९२३०.६४
		२ अ	१७१.१२	१४६.६१	१२७.५७	२५०८७.९०	२१८२९.७८
	एकूण खोदाई		३६१.२४				
२	वाहतूक	८/१	२४८.५०	२६.९९	२३.४२	६७०७.०२	५८१९.८७
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	३००.००	१०.९५	९.५२	३२८५.००	२८५६.००
	एकूण रक्कम					५७२०६.०८	४९७३६.२९
	२ टक्के आकस्मिक खर्च					११४४.१२	९९४.७३
	एकूण					५८३५०.२१	५०७३१.०१
	एकूण मनुष्य दिन					२४०.३६	२०८.९८

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	२८९.००	३५.३१	३२.१०	१०२०४.५९	९२७६.९०
		२	२२५.००	४६.०९	४१.९०	१०३७०.२५	९४२७.५०
	एकूण खोदाई		५१४.००				
२	वाहतूक	१०.५अ	३८५.५०	८.५०	८.५०	३२७६.७५	३२७६.७५
	एकूण रक्कम					२३८५१.५९	२१९८१.१५
	२ टक्के आकस्मिक खर्च					४७७.०३	४३९.६२
	एकूण					२४३२८.६२	२२४२०.७७
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					८२६७८.८३	७३१५१.७९
	म्हणजेच					८२६७९	७३१५२
	'प्रति टी.सी.एम. खर्च		८७५.२४			९४४६४.१८	८३५७९.१२
	अकुशल-कुशल प्रमाण	६९	३१				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (25 x 20 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	२३९.००	११६.३८	१०१.१५	२७८१४.८२	२४१७४.८५
		२ अ	२१८.००	१४६.६१	१२७.५७	३१९६०.९८	२७८१०.२६
	एकूण खोदाई		४५७.००				
२	वाहतूक	८/१	३४२.७५	२६.९९	२३.४२	९२५०.८२	८०२७.२१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	३३०.००	१०.९५	९.५२	३६१३.५०	३१४१.६०
	एकूण रक्कम					७२६४०.१२	६३१५३.९२
	२ टक्के आकस्मिक खर्च					१४५२.८०	१२६३.०८
	एकूण					७४०९२.९२	६४४१६.९९
	एकूण मनुष्य दिन					३०५.२१	२६५.३५

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	३७४.००	३५.३१	३२.१०	१३२०५.९४	१२००५.४०
		२	३००.००	४६.०९	४१.९०	१३८२७.००	१२५७०.००
	एकूण खोदाई		६७४.००				
२	वाहतूक	१०.५अ	५०५.५०	८.५०	८.५०	४२९६.७५	४२९६.७५
	एकूण रक्कम					३१३२९.६९	२८८७२.१५
	२ टक्के आकस्मिक खर्च					६२६.५९	५७७.४४
	एकूण					३१९५६.२८	२९४४९.५९
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१०६०४९.२१	९३८६६.५९
	म्हणजेच					१०६०४९	९३८६७
	'प्रति टी.सी.एम. खर्च		११३१.००			९३७६५.८८	८२९९४.३३
	अकुशल-कुशल प्रमाण	६९	३१				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (25 x 25 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	३०१.००	११६.३८	१०१.१५	३५०३०.३८	३०४४६.१५
		२ अ	२७६.००	१४६.६१	१२७.५७	४०४६४.३६	३५२०९.३२
	एकूण खोदाई		५७७.००				
२	वाहतूक	८/१	४३२.७५	२६.९९	२३.४२	११६७९.९२	१०१३५.०१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	वाधाचे संस्करण करणे	९ अ	३६०.००	१०.९५	९.५२	३९४२.००	३४२७.२०
	एकूण रक्कम					९१११६.६६	७९२१७.६८
	२ टक्के आकस्मिक खर्च					१८२२.३३	१५८४.३५
	एकूण					९२९३९.००	८०८०२.०३
	एकूण मनुष्य दिन					३८२.८४	३३२.८५

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज सं विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	४८४.००	३५.३१	३२.१०	१७०९०.०४	१५५३६.४०
		२	४००.००	४६.०९	४१.९०	१८४३६.००	१६७६०.००
	एकूण खोदाई		८८४.००				
२	वाहतूक	१०.५अ	६६३.००	८.५०	८.५०	५६३५.५०	५६३५.५०
	एकूण रक्कम					४११६१.५४	३७९३१.९०
	२ टक्के आकस्मिक खर्च					८२३.२३	७५८.६४
	एकूण					४१९८४.७७	३८६९०.५४
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१३४९२३.७७	११९४९३
	म्हणजेच					१३४९२४	११९४९३
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१४६१.००			९२३५०.२९	८१७८८.२०
	अकुशल-कुशल प्रमाण	६८	३२				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (30 x 25 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराग्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	३६२.००	११६.३८	१०१.१५	४२१२९.५६	३६६१६.३०
		२ अ	३३५.००	१४६.६१	१२७.५७	४९११४.३५	४२७३५.९५
	एकूण खोदाई		६९७.००				
२	वाहतूक	८/१	५२२.७५	२६.९९	२३.४२	१४१०९.०२	१२२४२.८१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	३९०.००	१०.९५	९.५२	४२७०.५०	३७१२.८०
	एकूण रक्कम					१०९६२३.४३	९५३०७.८६
	२ टक्के आकस्मिक खर्च					२१९२.४७	१९०६.९६
	एकूण					१११८१५.९०	९७२१४.०९
	एकूण मनुष्य दिन					४६०.६०	४००.४५

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	५९४.००	३५.३१	३२.१०	२०९७४.१४	१९०६७.४०
		२	५००.००	४६.०९	४१.९०	२३०४५.००	२०९५०.००
	एकूण खोदाई		१०९४.००				
२	वाहतूक	१०.५अ	८२०.५०	८.५०	८.५०	६९७४.२५	६९७४.२५
	एकूण रक्कम					५०९९३.३९	४६९९१.६५
	२ टक्के आकस्मिक खर्च					१०१९.८७	९३९.८३
	एकूण					५२०१३.२६	४७९३१.४८
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१६३८२९.९६	१४५१४५.५०
	म्हणजेच					१६३८२९	१४५१४५
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१७९९.००			११४७३.५७	८१०४९.५९
	अकुशल-कुशल प्रमाण	६७	३३				

247

16

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (30 x 30 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजूराद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	४३५.००	११६.३८	१०१.१५	५०६२५.३०	४४०००.२५
		२ अ	४०७.००	१४६.६१	१२७.५७	५९६७०.२७	५१९२०.९९
	एकूण खोदाई		८४२.००				
२	वाहतूक	८/१	६३९.५०	२६.९९	२३.४२	१७०४४.१९	१४७८९.७३
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	४२०.००	१०.९५	९.५२	४५९९.००	३९९८.४०
	एकूण रक्कम					१३१९३८.७६	११४७०९.३७
	२ टक्के आकस्मिक खर्च					२६३८.७८	२२९४.९९
	एकूण					१३४५७७.५३	११७००३.५६
	एकूण मनुष्य दिन					५५४.३६	४८१.९७

भाग-२ :- साहित्याद्वारे २.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मू.व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	७२९.००	३५.३१	३२.१०	२५७४०.९९	२३४००.९०
		२	६२५.००	४६.०९	४१.९०	२८८०६.२५	२६१८७.५०
	एकूण खोदाई		१३५४.००				
२	वाहतूक	१०.५अ	१०१५.५०	८.५०	८.५०	८६३१.७५	८६३१.७५
	एकूण रक्कम					६३१७८.९९	५८२२०.१५
	२ टक्के आकस्मिक खर्च					१२६३.५८	११६४.४०
	एकूण					६४४४२.५७	५९३८४.५५
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१९९०२०.१०	१७६३८८.९९
	म्हणजेच					१९९०२०	१७६३८८
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२१९६.००			९०६२८.४६	८०३२२.४५
	अकुशल-कुशल प्रमाण	६६	३४				

उपाय-३:- १.२५ मी. मजुराद्वारे व १.७५ मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंडाचा गोषवारा

(मजुराद्वारे खोदकामासाठी केंद्र शासन अधिसूचना दि. २४.०३.२०२० नुसार मजुरी रु. २३८/- प्रमाणे व साहित्याद्वारे खोदकामाकरिता मृ. व ज. सं. विभाग दरसूची २०१८-१९ चे दराप्रमाणे)

अ. क्र	शेततळ्याचे आकारमान	खोदकामावरील खर्च (रु.)				एकूण(रु.)(प्रस्तावित आर्थिक मापदंड)		अकुशल कुशल प्रमाण
		मजुराद्वारे		साहित्याद्वारे		ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	
		ज.जा.उ.यो/ डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र			
१	१० X १० X ३ मी.	१३७०१.९८	११९१४.९१	२७१८.८५	२४७१.६९	१६४२१	१४३८७	८३:१७
२	१५ X १० X ३ मी.	२१४७९.४६	१८६७८.०२	४९९२.८०	४५३८.९१	२६४७२	२३२१७	८०:२०
३	१५ X १५ X ३ मी.	३५८८९.६५	३१२०४.७३	१०६८७.७१	९८४९.४१	४६५७७	४१०५४	७६:२४
४	२० X १५ X ३ मी.	४९१८५.७०	४२७६३.६८	१५४१०.८९	१४१८६.११	६४५९७	५६९५०	७५:२५
५	२० X २० X ३ मी.	६७८६३.१९	५८९९९.८२	२२५३६.२१	२०७४५.१४	९०३९९	७९७४५	७४:२६
६	२५ X २० X ३ मी.	८६१४९.६९	७४८९६.६९	२९६६०.९२	२७३०३.६२	११५८११	१०२२००	७३:२७
७	२५ X २५ X ३ मी.	१०८४१४.२४	९४२५३.०५	३९०४७.४६	३५९४४.१६	१४७४६२	१३०१९७	७२:२८
८	३० X २५ X ३ मी.	१३०६७८.७८	११३६०९.४०	४८४३३.९९	४४५८४.७०	१७९११३	१५८११४	७२:२८
९	३० X ३० X ३ मी.	१५७५५३.२४	१३६९७३.५४	६००८२.९४	५५३०७.८४	२१७६३६	१९२२८१	७१:२९

उपाय-३ :- १.२५ मी. मजुराद्वारे व १.७५ मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे
म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

उपाय - ३ भाग-१ :- मजुराद्वारे- १.२५ मी. (10 x 10 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	५७.८१	११६.३८	१०१.१५	६७२७.९३	५८४७.४८
		२ अ	३८.५४	१४६.६१	१२७.५७	५६५०.३५	४९१६.५५
	एकूण खोदाई		९६.३५				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०.००	०.००
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	९६.३५	१०.९५	९.५२	१०५५.०३	९१७.२५
	एकूण रक्कम					१३४३३.३१	११६८१.२८
	२ टक्के आकस्मिक खर्च					२६८.६७	२३३.६३
	एकूण					१३७०१.९८	११९१४.९१
	एकूण मनुष्य दिन					५६.४४	४९.०८

भाग-२ :- साहित्याद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृव ज.सं विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	९.९२	३५.३१	३२.१०	३५०.४४	३१८.५८
		२	५०.२३	४६.०९	४१.९०	२३१५.१०	२१०४.६४
	एकूण खोदाई		६०.१५				
२	वाहतूक	१/१०.५ अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					२६६५.५४	२४२३.२२
	२ टक्के आकस्मिक खर्च					५३.३१	४८.४६
	एकूण					२७१८.८५	२४७१.६९
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१६४२०.८३	१४३८६.५९
	म्हणजेच					१६४२१	१४३८७
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१५६.५०			१०४९२५.४३	९९९२७.९९
	अकुशल-कुशल प्रमाण	८३	१७				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतगत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे १.२५ मी.

(15 x 10 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० वाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	९०.६२	११६.३८	१०१.१५	१०५४६.८२१	९१६६.६२
		२ अ	६०.४२	१४६.६१	१२७.५७	८८५७.५८९८	७७०७.२७
	एकूण खोदाई		१५१.०४				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०	०.००
३	उठाई काम.	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	१५१.०४	१०.९५	९.५२	१६५३.८९	१४३७.९०
	एकूण रक्कम					२१०५८.३०	१८३११.७९
	२ टक्के आकस्मिक खर्च					४२१.९७	३६६.२४
	एकूण					२१४७९.४६	१८६७८.०२
	एकूण मनुष्य दिन					८८.४८	७६.९४

भाग-२ :- साहित्याद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मू.व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ वाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१८.२३	३५.३१	३२.१०	६४३.५६	५८५.०५
		२	९२.२४	४६.०९	४१.९०	४२५१.३४	३८६४.८६
	एकूण खोदाई		११०.४६				
२	वाहतूक	१/१०.५ अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					४८९४.९०	४४४९.९१
	२ टक्के आकस्मिक खर्च					९७.९०	८९.००
	एकूण					४९९२.८०	४५३८.९१
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२६४७२.२६	२३२९६.९३
	म्हणजेच					२६४७२	२३२९७
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२६९.५०			१०९२३२.३६	८८७८३.६७
	अकुशल-कुशल प्रमाण	८०	२०				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

१.२५ मी.

(15 x 15 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१४२.१९	११६.३८	१०१.१५	१६५४७.८४	१४३८२.३२
		२ अ	९४.७९	१४६.६१	१२७.५७	१३८९७.४५५	१२०९२.६२
	एकूण खोदाई		२३६.९८				
२	वाहतूक	८/१	७९.५०	२६.९९	२३.४२	२१४५.७०५	१८६१.८९
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	२३६.९८	१०.९५	९.५२	२५९४.९३	२२५६.०५
	एकूण रक्कम					३५१८५.९३	३०५९२.८७
	२ टक्के आकस्मिक खर्च					७०३.७२	६११.८६
	एकूण					३५८८९.६५	३१२०४.७३
	एकूण मनुष्य दिन					१४७.८४	१२८.५४

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	३३.६६	३५.३१	३२.१०	११८८.६५	१०८०.५९
		२	१७०.३६	४६.०९	४१.९०	७८५१.८९	७१३८.०८
	एकूण खोदाई		२०४.०२				
२	वाहतूक	१/१०.५ अ	१६९.१३	८.५०	८.५०	१४३७.६१	१४३७.६१
	एकूण रक्कम					१०४७८.१५	९६५६.२८
	२ टक्के आकस्मिक खर्च					२०९.५६	१९३.१३
	एकूण					१०६८७.७१	९८४९.४१
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					४६५७७.३६	४१०५४.१४
	म्हणजेच					४६५७७	४१०५४
	'प्रति टी.सी.एम. खर्च		४४१.००			१०५६१७.६०	९३०९३.२८
	अकुशल-कुशल प्रमाण	७६	२४				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

१.२५ मी.

(20 x 15 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१९३.७५	११६.३८	१०१.१५	२२५४८.८६	१९५९८.०१
		२ अ	१२९.१७	१४६.६१	१२७.५७	१८९३७.३२	१६४७७.९६
	एकूण खोदाई		३२२.९२				
२	वाहतूक	८/१	१४०.००	२६.९९	२३.४२	३७७८.६०	३२७८.८०
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	२७०.००	१०.९५	९.५२	२९५६.५०	२५७०.४०
	एकूण रक्कम					४८२२१.२८	४१९२५.११
	२ टक्के आकस्मिक खर्च					९६४.४३	८३८.५०
	एकूण					४९१८५.७०	४२७६३.६८
	एकूण मनुष्य दिन					२०२.६१	१७६.१६

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरमुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	४९.१८	३५.३१	३२.१०	१७३६.६६	१५७८.७८
		२	२४८.९०	४६.०९	४१.९०	११४७९.८०	१०४२८.९९
	एकूण खोदाई		२९८.०८				
२	वाहतूक	१/१०.५ अ	२२३.५६	८.५०	८.५०	१९००.२६	१९००.२६
	एकूण रक्कम					१५१०८.७२	१३९०७.९५
	२ टक्के आकस्मिक खर्च					३०२.१७	२७८.९६
	एकूण					१५४१०.८९	१४१८६.९१
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					६४५९६.६०	५६९४९.७९
	म्हणजेच					६४५९७	५६९५०
	'प्रति टी.सी.एम. खर्च		६२१.००			१०४०२०.२९	९१७०६.५९
	अकुशल-कुशल प्रमाण	७५	२५				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

१.२५ मी.

(20 x 20 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	२६४.०६	११६.३८	१०१.१५	३०७३१.३०	२६७०९.६७
		२ अ	१७६.०४	१४६.६१	१२७.५७	२५८०९.२२	२२४५७.४२
	एकूण खोदाई		४४०.१०				
२	वाहतूक	८/१	२४८.५०	२६.९९	२३.४२	६७०७.०२	५८१९.८७
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	३००.००	१०.९५	९.५२	३२८५.००	२८५६.००
	एकूण रक्कम					६६५३२.५४	५७८४२.९६
	२ टक्के आकस्मिक खर्च					१३३०.६५	११५६.८६
	एकूण					६७८६३.१९	५८९९९.८२
	एकूण मनुष्य दिन					२७९.५५	२४३.०४

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरमुची २०१८-१९ बाब क	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	७१.९२	३५.३१	३२.१०	२५३९.६२	२३०८.७४
		२	३६३.९८	४६.०९	४१.९०	१६७७५.८४	१५२५०.७६
	एकूण खोदाई		४३५.९०				
२	वाहतूक	१/१०.५ अ	३२६.९३	८.५०	८.५०	२७७८.८६	२७७८.८६
	एकूण रक्कम					२२०९४.३२	२०३३८.३७
	२ टक्के आकस्मिक खर्च					४४९.८९	४०६.७७
	एकूण					२२५३६.२१	२०७४५.१४
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					९०३९९.४०	७९७४४.९६
	म्हणजेच					९०३९९	७९७४५
	'प्रति टी.सी.एम. खर्च		८७६.००			१०३९९५.६६	९९०३३.०६
	अकुशल-कुशल प्रमाण	७४	२६				

(23)

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

१.२५ मी.

(25 x 20 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	३३४.३७	११६.३८	१०१.१५	३८११४.४५	३३८२१.९३
		२ अ	२२२.९२	१४६.६१	१२७.५७	३२६८१.७१	२८४३७.३९
	एकूण खोदाई		५५७.२९				
२	वाहतूक	८/१	३४२.७५	२६.९९	२३.४२	९२५०.८२	८०२७.२१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	३३०.००	१०.९५	९.५२	३६१३.५०	३१४१.६०
	एकूण रक्कम					८४४६०.४८	७३४२८.१३
	२ टक्के आकस्मिक खर्च					१६८९.२१	१४६८.५६
	एकूण					८६१४९.६९	७४८९६.६९
	एकूण मनुष्य दिन					३५४.८८	३०८.५२

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	९४.६६	३५.३१	३२.१०	३३४२.५२	३०३८.६६
		२	४७९.०५	४६.०९	४१.९०	२२०७९.४१	२००७२.२०
	एकूण खोदाई		५७३.७१				
२	वाहतूक	१/१०.५ अ	४३०.२८	८.५०	८.५०	३६५७.४०	३६५७.४०
	एकूण रक्कम					२९०७९.३४	२६७६८.२५
	२ टक्के आकस्मिक खर्च					५८१.५९	५३५.३७
	एकूण					२९६६०.९२	२७३०३.६२
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					११५८११	१०२२००.३९
	म्हणजेच					११५८११	१०२२००
	'प्रति टी.सी.एम. खर्च		११३१.००			१०२३९६.६५	१०३६२.७८
	अकुशल-कुशल प्रमाण	७३	२७				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

१.२५ मी.

(25 x 25 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र.	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र.	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	-१ अ	४२३.४४	११६.३८	१०१.१५	४९२७९.७१	४२८३०.७५
		२ अ	२८२.२९	१४६.६१	१२७.५७	४१३८६.८३	३६०११.९९
	एकूण खोदाई		७०५.७३				
२	वाहतूक	८/१	४३२.७५	२६.९९	२३.४२	११६७९.९२	१०१३५.०१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	३६०.००	१०.९५	९.५२	३९४२.००	३४२७.२०
	एकूण रक्कम					१०६२८८.४७	९२४०४.९५
	२ टक्के आकस्मिक खर्च					२१२५.७७	१८४८.९०
	एकूण					१०८४१४.२४	९४२५३.०५
	एकूण मनुष्य दिन					४४६.५९	३८८.२६

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.७५ मी.

अ. क्र.	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र.	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१२४.६२	३५.३१	३२.१०	४४००.३२	४०००.२९
		२	६३०.६५	४६.०९	४१.९०	२९०६६.६६	२६४२४.२४
	एकूण खोदाई		७५५.२७				
२	वाहतूक	१/१०.५ अ	५६६.४५	८.५०	८.५०	४८१४.८५	४८१४.८५
	एकूण रक्कम					३८२८१.८२	३५२३९.३७
	२ टक्के आकस्मिक खर्च					७६५.६४	७०४.७९
	एकूण					३९०४७.४६	३५९४४.१६
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१४७४६१.६९	१३०१९७.२०
	म्हणजेच					१४७४६२	१३०१९७
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१४६९.००			१००९३२.०३	८९९९५.९३
	अकुशल-कुशल प्रमाण	७२	२८				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

१.२५ मी.

(30 x 25 x 3 m.)

Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगां.रा.ग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	५१२.५०	११६.३८	१०१.१५	५९६४४.९८	५१८३९.५८
		२ अ	३४१.६७	१४६.६१	१२७.५७	५००९१.९५	४३५८६.५९
	एकूण खोदाई		८५४.१७				
२	वाहतूक	८/१	५२२.७५	२६.९९	२३.४२	१४१०९.०२	१२२४२.८१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	३९०.००	१०.९५	९.५२	४२७०.५०	३७१२.८०
	एकूण रक्कम					१२८११६.४५	१११३८१.७७
	२ टक्के आकस्मिक खर्च					२५६२.३३	२२२७.६४
	एकूण					१३०६७८.७८	११३६०९.४०
	एकूण मनुष्य दिन					५३८.३०	४६७.९९

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१५४.५८	३५.३१	३२.१०	५४५८.११	४९६१.९२
		२	७८२.२५	४६.०९	४१.९०	३६०५३.९०	३२७७६.२८
	एकूण खोदाई		९३६.८३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	७०२.६२	८.५०	८.५०	५९७२.२९	५९७२.२९
	एकूण रक्कम					४७४८४.३९	४३७१०.४९
	२ टक्के आकस्मिक खर्च					९४९.६९	८७४.२९
	एकूण					४८४३३.९९	४४५८४.७०
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१७९११२.७७	१५८१९४.१०
	म्हणजेच					१७९११३	१५८१९४
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१७९१.००			१००००७.१३	८८३२७.२५
	अकुशल-कुशल प्रमाण	७२	२८				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे १.२५ मी. (30 x 30 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० वाच क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	६२०.३१	११६.३८	१०१.१५	७२१११.६८	६२७४४.३६
		२ अ	४१३.५४	१४६.६१	१२७.५७	६०६२९.१०	५२७५५.३०
	एकूण खोदाई		१०३३.८५				
२	वाहतूक	८/१	६३१.५०	२६.९९	२३.४२	१७०४४.९९	१४७८९.७३
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	४२०.००	१०.९५	९.५२	४५९९.००	३९९८.४०
	एकूण रक्कम					१५४४६३.९६	१३४२८७.७८
	२ टक्के आकस्मिक खर्च					३०८९.२८	२६८५.७६
	एकूण					१५७५५३.२४	१३६९७३.५४
	एकूण मनुष्य दिन					६४९.०१	५६४.२३

भाग-२ :- साहित्याद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मू.व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ वाच क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१९१.७५	३५.३१	३२.१०	६७७०.८६	६१५५.३३
		२	९७०.३९	४६.०९	४१.९०	४४७२५.२८	४०६५९.३४
	एकूण खोदाई		११६२.१५				
२	वाहतूक	१/१०.५ अ	८७१.६१	८.५०	८.५०	७४०८.७१	७४०८.७१
	एकूण रक्कम					५८९०४.८४	५४२२३.३७
	२ टक्के आकस्मिक खर्च					११७८.१०	१०८४.४७
	एकूण					६००८२.९४	५५३०७.८४
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२१७६३६.१८	१९२२८९.३८
	म्हणजेच					२१७६३६	१९२२८९
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२१९६.००			९९१०५.७३	८७५५९.८३
	अकुशल-कुशल प्रमाण	७१	२९				

उपाय-४:- १.५० मी. मजुराद्वारे व १.५० मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे
म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे
इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंडाचा गोषवारा

(मजुराद्वारे खोदकामासाठी केंद्र शासन अधिसूचना दि. २४.०३.२०२० नुसार मजुरी रु. २३८/- प्रमाणे व
साहित्याद्वारे खोदकामाकरिता मृ. व ज. सं. विभाग दरसूची २०१८-१९ चे दराप्रमाणे)

अ. क्र	शेततळ्याचे आकारमान	खोदकामावरील खर्च (रु.)				एकूण(रु.)(प्रस्तावित आर्थिक मापदंड)		अकुशल कुशल प्रमाण
		मजुराद्वारे		साहित्याद्वारे		ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	
		ज.जा.उ.यो/ डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र			
१	१० X १० X ३ मी.	१५५७२.०४	१३५४९.०७	२९२४.३४	१९३९.२२	१७६९६	१५४७२	८८:१२
२	१५ X १० X ३ मी.	२४६३७.९६	२१४२४.५७	३९८८.७४	३६२६.९३	२८६२७	२५०५१	८६:१४
३	१५ X १५ X ३ मी.	४०८४०.०५	३५५०९.५५	८९९९.८६	८३०७.७३	४९८३२	४३८९७	८९:१९
४	२० X १५ X ३ मी.	५६१३०.९०	४८८०३.९६	१२६७०.५६	११६६३.५६	६८८०९	६०४६७	८९:१९
५	२० X २० X ३ मी.	७७६१२.६८	६७४७७.८८	१८६८९.४४	१७२०४.१०	९६३०२	८४६८२	८०:२०
६	२५ X २० X ३ मी.	९८७२४.४३	८५८३९.५६	२४६९९.६३	२२७३६.६२	१२३४२४	१०८५६८	७९:२१
७	२५ X २५ X ३ मी.	१२४६३३.२४	१०८३५६.९३	३२६४८.४५	३००५३.७१	१५७२८२	१३८४११	७८:२२
८	३० X २५ X ३ मी.	१५०५४२.०४	१३०८८२.३०	४०५९७.२७	३७३७०.८०	१९११३९	१६८२५३	७८:२२
९	३० X ३० X ३ मी.	१८१८८९.०८	१५८१२८.८०	५०४८५.१९	४६४७२.८७	२३२३६६	२०४६०२	७७:२३

उपाय-४ :- १.५० मी. मजुराद्वारे व १.५० मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे
म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

उपाय-४ भाग-१ :- मजुराद्वारे- १.५० मी. (10 x 10 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	६५.७०	११६.३८	१०१.१५	७६४६.१७	६६४५.५६
		२ अ	४३.८०	१४६.६१	१२७.५७	६४२१.५२	५५८७.५७
	एकूण खोदाई		१०९.५०				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०.००	०.००
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	१०९.५०	१०.९५	९.५२	११९९.०३	१०४२.४४
	एकूण रक्कम					१५२६६.७१	१३२७५.५६
	२ टक्के आकस्मिक खर्च					३०५.३३	२६५.५९
	एकूण					१५५७२.०४	१३५४१.०७
	एकूण मनुष्य दिन					६४.१५	५५.७८

भाग-२ :- साहित्याद्वारे १.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मू.व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	७.७५	३५.३१	३२.१०	२७३.६५	२४८.७८
		२	३९.२५	४६.०९	४१.९०	१८०९.०३	१६४४.५८
	एकूण खोदाई		४७.००				
२	वाहतूक	१/१०.५ अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम		४७.००			२०८२.६९	१८९३.३५
	२ टक्के आकस्मिक खर्च					४१.६५	३७.८७
	एकूण					२१२४.३४	१९३१.२२
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१७६९६.३८	१५४७२.२९
	म्हणजेच					१७६९६	१५४७२
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१५६.५०			११३०७५.९२	९८८६४.४७
	अकुशल-कुशल प्रमाण	८८	१२				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

१.५० मी.

(15 x 10 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१०३.९५	११६.३८	१०१.१५	१२०९७.७	१०५१४.५४
		२ अ	६९.३०	१४६.६१	१२७.५७	१०१६०.०७	८८४०.६०
	एकूण खोदाई		१७३.२५				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०	०.००
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	१७३.२५	१०.९५	९.५२	१८९७.०९	१६४९.३४
	एकूण रक्कम					२४१५४.८६	२१००४.४८
	२ टक्के आकस्मिक खर्च					४८३.९०	४२०.०९
	एकूण					२४६३७.९६	२१४२४.५७
	एकूण मनुष्य दिन					१०१.४९	८८.२५

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१४.५६	३५.३१	३२.१०	५१४.१६	४६७.४२
		२	७३.६९	४६.०९	४१.९०	३३९६.३७	३०८७.६१
	एकूण खोदाई		८८.२५				
२	वाहतूक	१/१०.५ अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					३९१०.५३	३५५५.०३
	२ टक्के आकस्मिक खर्च					७८.२१	७१.९०
	एकूण					३९८८.७४	३६२६.९३
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२८६२६.७०	२५०५०.७०
	म्हणजेच					२८६२७	२५०५१
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२६१.५०			१०९४७१.१२	९५७९६.१८
	अकुशल-कुशल प्रमाण	८६	१४				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

१.५० मी.

(15 x 15 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१६४.७०	११६.३८	१०१.१५	१९१६७.७९	१६६५९.४१
		२ अ	१०९.८०	१४६.६१	१२७.५७	१६०९७.७८	१४००७.१८६
	एकूण खोदाई		२७४.५०				
२	वाहतूक	८/१	७९.५०	२६.९९	२३.४२	२१४५.७०५	१८६१.८९
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	२४०.००	१०.९५	९.५२	२६२८.००	२२८४.८०
	एकूण रक्कम					४००३९.२७	३४८१३.२८
	२ टक्के आकस्मिक खर्च					८००.७९	६९६.२७
	एकूण					४०८४०.०५	३५५०९.५५
	एकूण मनुष्य दिन					१६८.२३	१४६.२७

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं विभाग दरमुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	२७.४७	३५.३१	३२.१०	९७०.०५	८८१.८७
		२	१३९.०३	४६.०९	४१.९०	६४०७.८९	५८२५.३६
	एकूण खोदाई		१६६.५०				
२	वाहतूक	१/१०.५ अ	१६९.१३	८.५०	८.५०	१४३७.६१	१४३७.६१
	एकूण रक्कम					८८१५.५५	८१४४.८३
	२ टक्के आकस्मिक खर्च					१७६.३१	१६२.९०
	एकूण					८९९१.८६	८३०७.७३
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					४९८३१.९२	४३८१७.२७
	महणजेच					४९८३२	४३८१७
	'प्रति टी.सी.एम. खर्च		४४१.००			११२९९७.५४	९९३५८.८९
	अकुशल-कुशल प्रमाण	८१	१९				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

१.५० मी.

(20 x 15 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	२२५.५५	११६.३८	१०१.१५	२६२४९.७४	२२८१४.५८
		२ अ	१५०.३७	१४६.६१	१२७.५७	२२०४५.४५	१९१८२.४५
	एकूण खोदाई		३७५.९२				
२	वाहतूक	८/१	१४०.००	२६.९९	२३.४२	३७७८.६०	३२७८.८०
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	२७०.००	१०.९५	९.५२	२९५६.५०	२५७०.४०
	एकूण रक्कम					५५०३०.२९	४७८४६.२३
	२ टक्के आकस्मिक खर्च					११००.६१	९५६.९२
	एकूण					५६१३०.९०	४८८०३.१६
	एकूण मनुष्य दिन					२३१.२२	२०१.०३

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरमुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	४०.४४	३५.३१	३२.१०	१४२७.८७	१२९८.०७
		२	२०४.६४	४६.०९	४१.९०	९४३१.८६	८५७४.४२
	एकूण खोदाई		२४५.०८				
२	वाहतूक	१/१०.५ अ	१८३.८१	८.५०	८.५०	१५६२.३९	१५६२.३९
	एकूण रक्कम					१२४२२.१२	११४३४.८७
	२ टक्के आकस्मिक खर्च					२४८.४४	२२८.७०
	एकूण					१२६७०.५६	११६६३.५६
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					६८८०९.४६	६०४६६.७२
	म्हणजेच					६८८०९	६०४६७
	'प्रति टी.सी.एम. खर्च		६२१.००			११०७९९.४०	९७३६९.९२
	अकुशल-कुशल प्रमाण	८१	१९				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

१.५० मी.

(20 x 20 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	३०८.७०	११६.३८	१०१.१५	३५९२६.५१	३१२२५.०१
		२ अ	२०५.८०	१४६.६१	१२७.५७	३०१७२.३४	२६२५३.९१
	एकूण खोदाई		५१४.५०				
२	वाहतूक	८/१	२४८.५०	२६.९९	२३.४२	६७०७.०२	५८१९.८७
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	वांधाचे सस्करण करणे	९ अ	३००.००	१०.९५	९.५२	३२८५.००	२८५६.००
	एकूण रक्कम					७६०९०.८६	६६१५४.७८
	२ टक्के आकस्मिक खर्च					१५२१.८२	१३२३.१०
	एकूण					७७६१२.६८	६७४७७.८८
	एकूण मनुष्य दिन					३१९.७१	२७७.९६

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	५९.६५	३५.३१	३२.१०	२१०६.१५	१९१४.६८
		२	३०९.८५	४६.०९	४१.९०	१३९१२.२७	१२६४७.५२
	एकूण खोदाई		३६९.५०				
२	वाहतूक	१/१०.५ अ	२७९.९३	८.५०	८.५०	२३०४.५६	२३०४.५६
	एकूण रक्कम					१८३२२.९८	१६८६६.७६
	२ टक्के आकस्मिक खर्च					३६६.४६	३३७.३४
	एकूण					१८६८९.४४	१७२०४.१०
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					९६३०२.१२	८४६८९.९७
	म्हणजेच					९६३०२	८४६८२
	'प्रति टी.सी.एम. खर्च		८७६.००			१०९९३३.९२	९६६६८.९२
	अकुशल-कुशल प्रमाण	८०	२०				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

१.५० मी.

(25 x 20 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० वाच क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	३९१.९५	११६.३८	१०१.१५	४५६१५.१४	३९६४५.७४
		२ अ	२६१.३०	१४६.६१	१२७.५७	३८३०९.१९	३३३३४.०४
	एकूण खोदाई		६५३.२५				
२	वाहतूक	८/१	३४२.७५	२६.९९	२३.४२	९२५०.८२	८०२७.२१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	३३०.००	१०.९५	९.५२	३६१३.५०	३१४१.६०
	एकूण रक्कम					९६७८८.६६	८४१४८.५९
	२ टक्के आकस्मिक खर्च					१९३५.७७	१६८२.९७
	एकूण					९८७२४.४३	८५८३१.५६
	एकूण मनुष्य दिन					४०६.६८	३५३.५७

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज सं विभाग दरमुची २०१८-१९ वाच क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	७८.८३	३५.३१	३२.१०	२७८३.४४	२५३०.४०
		२	३९८.९२	४६.०९	४१.९०	१८३८६.२२	१६७१४.७५
	एकूण खोदाई		४७७.७५				
२	वाहतूक	१/१०.५ अ	३५८.३१	८.५०	८.५०	३०४५.६६	३०४५.६६
	एकूण रक्कम					२४२१५.३२	२२२९०.८१
	२ टक्के आकस्मिक खर्च					४८४.३१	४४५.८२
	एकूण					२४६९९.६३	२२७३६.६२
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१२३४२४.०६	१०८५६८.१८
	म्हणजेच					१२३४२४	१०८५६८
	'प्रति टी.सी.एम. खर्च		११३१.००			१०९१२८.२६	९५९९३.०९
	अकुशल-कुशल प्रमाण	७९	२१				

203
34

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

१.५० मी.

(25 x 25 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	४९७.७०	११६.३८	१०१.१५	५७९२२.३३	५०३४२.३६
		२ अ	३३९.८०	१४६.६१	१२७.५७	४८६४५.२०	४२३२७.७३
	एकूण खोदाई		८२९.५०				
२	वाहतूक	८/१	४३२.७५	२६.९९	२३.४२	११६७९.९२	१०१३५.०१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	३६०.००	१०.९५	९.५२	३९४२.००	३४२७.२०
	एकूण रक्कम					१२२१८९.४५	१०६२३२.२९
	२ टक्के आकस्मिक खर्च					२४४३.७९	२१२४.६५
	एकूण					१२४६३३.२४	१०८३५६.९३
	एकूण मनुष्य दिन					५१३.४०	४४६.३५

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१०४.२०	३५.३१	३२.१०	३६७९.२१	३३४४.७४
		२	५२७.३०	४६.०९	४१.९०	२४३०३.२६	२२०९३.८७
	एकूण खोदाई		६३१.५०				
२	वाहतूक	१/१०.५ अ	४७३.६३	८.५०	८.५०	४०२५.८१	४०२५.८१
	एकूण रक्कम					३२००८.२८	२९४६४.४२
	२ टक्के आकस्मिक खर्च					६४०.९७	५८९.२९
	एकूण					३२६४८.४५	३००५३.७१
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१५७२८१.६८	१३८४९०.६४
	म्हणजेच					१५७२८२	१३८४९१
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१४६९.००			१०७६५३.४५	९४७३६.९२
	अकुशल-कुशल प्रमाण	७८	२२				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

१.५० मी.

(30 x 25 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	६०३.४५	११६.३८	१०१.१५	७०२२९.५१	६१०३८.९७
		२ अ	४०२.३०	१४६.६१	१२७.५७	५८९८१.२०	५१३२१.४१
	एकूण खोदाई		१००५.७५				
२	वाहतूक	८/१	५२२.७५	२६.९९	२३.४२	१४१०९.०२	१२२४२.८१
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	३९०.००	१०.९५	९.५२	४२७०.५०	३७१२.८०
	एकूण रक्कम					१४७५९०.२४	१२८३१५.९८
	२ टक्के आकस्मिक खर्च					२९५१.८०	२५६६.३२
	एकूण					१५०५४२.०४	१३०८८२.३०
	एकूण मनुष्य दिन					६२०.१३	५३९.१४

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मू व ज सं विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१२९.५७	३५.३१	३२.१०	४५७४.९८	४१५९.०८
		२	६५५.६८	४६.०९	४१.९०	३०२२०.२९	२७४७२.९९
	एकूण खोदाई		७८५.२५				
२	वाहतूक	१/१०.५ अ	५८८.९४	८.५०	८.५०	५००५.९७	५००५.९७
	एकूण रक्कम					३९८०९.२४	३६६३८.०४
	२ टक्के आकस्मिक खर्च					७९६.०२	७३२.७६
	एकूण					४०५९७.२७	३७३७०.८०
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१९११३९.३१	१६८२५३.१०
	म्हणजेच					१९११३९	१६८२५३
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१७९९.००			१०६७२२.९२	९३९४३.६६
	अकुशल-कुशल प्रमाण	७८	२२				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

१.५० मी.

(30 x 30 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसूची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	७३१.७०	११६.३८	१०१.१५	८५१५५.२५	७४०११.४६
		२ अ	४८७.८०	१४६.६१	१२७.५७	७१५१६.३६	६२२२८.६५
	एकूण खोदाई		१२१९.५०				
२	वाहतूक	८/१	६३१.५०	२६.९९	२३.४२	१७०४४.१९	१४७८९.७३
३	उठाई काम	१२/१	०.००	६६.१६	५७.५२	०.००	०.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	४२०.००	१०.९५	९.५२	४५९९.००	३९९८.४०
	एकूण रक्कम					१७८३१४.७९	१५५०२८.२३
	२ टक्के आकस्मिक खर्च					३५६६.३०	३१००.५६
	एकूण					१८१८८१.०८	१५८१२८.८०
	एकूण मनुष्य दिन					७४९.२२	६५१.३८

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.५० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व ज.सं. विभाग दरसूची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१६१.१२	३५.३१	३२.१०	५६८९.२४	५१७२.०३
		२	८१५.३८	४६.०९	४१.९०	३७५८०.८६	३४१६४.४२
	एकूण खोदाई		९७६.५०				
२	वाहतूक	१/१०.५ अ	७३२.३८	८.५०	८.५०	६२२५.१९	६२२५.१९
	एकूण रक्कम					४९४९५.२९	४५५६१.६४
	२ टक्के आकस्मिक खर्च					९८९.९९	९९९.२३
	एकूण					५०४८५.१९	४६४७२.८७
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२३२३६६.२८	२०४६०९.६७
	म्हणजेच					२३२३६६	२०४६०२
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२१९६.००			१०५८१३.४२	९३१७०.१६
	अकुशल-कुशल प्रमाण	७७	२३				

उपाय-५:- १.७५ मी. मजुराद्वारे व १.२५ मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंडाचा गोषवारा

(मजुराद्वारे खोदकामासाठी केंद्र शासन अधिसूचना दि. २४.०३.२०२० नुसार मजुरी रु. २३८/- प्रमाणे व साहित्याद्वारे खोदकामाकरिता मृ. व ज. सं. विभाग दरसूची २०१८-१९ चे दराप्रमाणे)

अ. क्र	शेततळ्याचे आकारमान	खोदकामावरील खर्च (रु.)				एकूण(रु.)(प्रस्तावित आर्थिक मापदंड)		अकुशल कुशल प्रमाण
		मजुराद्वारे		साहित्याद्वारे				
		ज.जा.उ.यो/ डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	
१	१० X १० X ३ मी.	१७९४९.०५	१५६०७.९४	१६०९.२२	१४६२.९३	१९५५८	१७०७१	९१:०९
२	१५ X १० X ३ मी.	२८८०७.६६	२५०५०.२१	३०९२.३८	२८११.२६	३१९००	२७८६१	९०:१०
३	१५ X १५ X ३ मी.	४७६९१.७८	४१४६७.३१	६८२३.२१	६२८०.९४	५४५१५	४७७४८	८७:१३
४	२० X १५ X ३ मी.	६५८७७.३५	५७२७७.९६	१०१३५.११	९३२९.६३	७६०१२	६६६०८	८६:१४
५	२० X २० X ३ मी.	९१५४२.५५	७९५९०.३०	१५०६२.९३	१३८६५.८०	१०६६०५	९३४५६	८५:१५
६	२५ X २० X ३ मी.	११६८००.६६	१०१५४९.३५	१९९९०.८७	१८४०२.१०	१३६७९२	११९९५१	८५:१५
७	२५ X २५ X ३ मी.	१४८०९४.५२	१२८७५७.१८	२६५३४.१४	२४४२५.३४	१७४६२९	१५३१८३	८४:१६
८	३० X २५ X ३ मी.	१७९४२२.१३	१५५९९४.३६	३३०७६.९४	३०४४८.१५	२१२४९९	१८६४४३	८४:१६
९	३० X ३० X ३ मी.	२१७४०३.८९	१८९०१६.८७	४१२३६.१३	३७९५८.८८	२५८६४०	२२६९७६	८३:१७

उपाय-५ :- १.७५ मी. मजुराद्वारे व १.२५ मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे
 म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
 आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (10 x 10 x 3 m.) Slope 1:1
 उपाय-५. भाग-१ :- मजुराद्वारे- १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	७२.५४	११६.३८	१०१.१५	८४४२.२१	७३३७.४२
		२ अ	४८.३६	१४६.६१	१२७.५७	७०९०.०६	६१६९.२९
	एकूण खोदाई		१२०.९०				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०.००	०.००
३	उठाई काम	१२/१	११.२०	६६.१६	५७.५२	७४०.९९	६४४.२२
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	१२०.९०	१०.९५	९.५२	१३२३.८६	११५०.९७
	एकूण रक्कम					१७५९७.११	१५३०९.९०
	२ टक्के आकस्मिक खर्च					३५१.९४	३०६.०४
	एकूण					१७९४९.०५	१५६०७.९४
	एकूण मनुष्य दिन					७३.९४	६४.२९

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मूव ज.सं विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	५.८७	३५.३१	३२.१०	२०७.४१	१८८.५६
		२	२९.७३	४६.०९	४१.९०	१३७०.२६	१२४५.६९
	एकूण खोदाई		३५.६०				
२	वाहतूक	१/१०.५ अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					१५७७.६७	१४३४.२४
	२ टक्के आकस्मिक खर्च					३१.५५	२८.६८
	एकूण					१६०९.२२	१४६२.९३
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१९५५८.२७	१७०७०.८६
	म्हणजेच					१९५५८	१७०७१
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१५६.५०			१२४९७३.००	१०९०७९.००
	अकुशल-कुशल प्रमाण	९१	९				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 10 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.७५ मी.

अ. क्र.	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र.	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	११५.८५	११६.३८	१०१.१५	१३४८२.३९	११७१८.०३
		२ अ	७७.२३	१४६.६१	१२७.५७	११३२२.९८	९८५२.४९
	एकूण खोदाई		१९३.०८				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०	०.००
३	उठाई काम	१२/१	२०.००	६६.१६	५७.५२	१३२३.२	११५०.४०
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	१९३.०८	१०.९५	९.५२	२११४.२३	१८३८.१२
	एकूण रक्कम					२८२४२.८०	२४५५९.०३
	२ टक्के आकस्मिक खर्च					५६४.८६	४९९.९८
	एकूण					२८८०७.६६	२५०५०.२९
	एकूण मनुष्य दिन					११८.६७	१०३.१९

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र.	कामाचा प्रकार	मृ व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र.	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	११.२९	३५.३१	३२.१०	३९८.६३	३६२.३९
		२	५७.१३	४६.०९	४१.९०	२६३३.१२	२३९३.७५
	एकूण खोदाई		६८.४२				
२	वाहतूक	१/१०.५ अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					३०३१.७५	२७५६.१३
	२ टक्के आकस्मिक खर्च					६०.६३	५५.९२
	एकूण					३०९२.३८	२८११.२६
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					३१९००.०४	२७८६९.४७
	म्हणजेच					३१९००	२७८६९
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२६९.५०				
	अकुशल-कुशल प्रमाण	९०	९०			१२१९८८.६७	१०६५४४.८२

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (15 x 15 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१८५.४१	११६.३८	१०१.१५	२१५७८.२५	१८७५४.४२
		२ अ	१२३.६१	१४६.६१	१२७.५७	१८१२२.१७	१५७६८.६७
	एकूण खोदाई		३०९.०२				
२	वाहतूक	८/१	७९.५०	२६.९९	२३.४२	२१४५.७०५	१८६१.८९
३	उठाई काम	१२/१	३४.५०	६६.१६	५७.५२	२२८२.५२	१९८४.४४
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	२४०.००	१०.९५	९.५२	२६२८.००	२२८४.८०
	एकूण रक्कम					४६७५६.६४	४०६५४.२३
	२ टक्के आकस्मिक खर्च					९३५.१३	८१३.०८
	एकूण					४७६९१.७८	४१४६७.३१
	एकूण मनुष्य दिन					१९६.४६	१७०.८२

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	२१.७८	३५.३१	३२.१०	७६८.९४	६९९.०३
		२	११०.२०	४६.०९	४१.९०	५०७९.१२	४६१७.३८
	एकूण खोदाई		१३१.९८				
२	वाहतूक	१/१०.५ अ	९८.९९	८.५०	८.५०	८४१.३७	८४१.३७
	एकूण रक्कम					६६८९.४३	६१५७.७८
	२ टक्के आकस्मिक खर्च					१३३.७९	१२३.१६
	एकूण					६८२३.२१	६२८०.९४
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					५४५१४.९९	४७७४८.२५
	म्हणजेच					५४५१५	४७७४८
	'प्रति टी.सी.एम. खर्च		४४९.००			१२३६१६.७६	१०८२७२.६८
	अकुशल-कुशल प्रमाण	८७	१३				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (20 x 15 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	२५४.९८	११६.३८	१०१.१५	२९६७४.११	२५७९०.८२
		२ अ	१६९.९८	१४६.६१	१२७.५७	२४९२१.३५	२१६८४.८६
	एकूण खोदाई		४२४.९६				
२	वाहतूक	८/१	१४०.००	२६.९९	२३.४२	३७७८.६०	३२७८.८०
३	उठाई काम	१२/१	४९.२०	६६.१६	५७.५२	३२५५.०७	२८२९.९८
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	२७०.००	१०.९५	९.५२	२९५६.५०	२५७०.४०
	एकूण रक्कम					६४५८५.६३	५६१५४.८७
	२ टक्के आकस्मिक खर्च					१२९१.७१	११२३.१०
	एकूण					६५८७७.३५	५७२७७.९६
	एकूण मनुष्य दिन					२७१.३७	२३५.९४

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	३२.३५	३५.३१	३२.१०	११४२.१६	१०३८.३३
		२	१६३.६९	४६.०९	४१.९०	७५४४.४७	६८५८.६१
	एकूण खोदाई		१९६.०४				
२	वाहतूक	१/१०.५ अ	१४७.०३	८.५०	८.५०	१२४९.७६	१२४९.७६
	एकूण रक्कम					९९३६.३९	९१४६.६९
	२ टक्के आकस्मिक खर्च					१९८.७३	१८२.९३
	एकूण					१०१३५.११	९३२९.६३
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					७६०१२.४६	६६६०७.५९
	म्हणजेच					७६०१२	६६६०८
	'प्रति टी.सी.एम. खर्च		६२१.००			१२२४०३.३२	१०७२५८.६०
	अकुशल-कुशल प्रमाण	८६	१४				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (20 x 20 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	३५०.७९	११६.३८	१०१.१५	४०८२४.९४	३५४८२.४१
		२ अ	२३३.८६	१४६.६१	१२७.५७	३४२८६.२१	२९८३३.५२
	एकूण खोदाई		५८४.६५				
२	वाहतूक	८/१	२४८.५०	२६.९९	२३.४२	६७०७.०२	५८१९.८७
३	उठाई काम	१२/१	७०.२०	६६.१६	५७.५२	४६४४.४३	४०३७.९०
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	३००.००	१०.९५	९.५२	३२८५.००	२८५६.००
	एकूण रक्कम					८९७४७.६०	७८०२९.७०
	२ टक्के आकस्मिक खर्च					१७९४.९५	१५६०.५९
	एकूण					९१५४२.५५	७९५९०.३०
	एकूण मनुष्य दिन					३७७.०९	३२७.८६

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	४८.०७	३५.३१	३२.१०	१६९७.४५	१५४३.१४
		२	२४३.२८	४६.०९	४१.९०	११२१२.७८	१०१९३.४३
	एकूण खोदाई		२९१.३५				
२	वाहतूक	१/१०.५ अ	२१८.५१	८.५०	८.५०	१८५७.३६	१८५७.३६
	एकूण रक्कम					१४७६७.५८	१३५९३.९२
	२ टक्के आकस्मिक खर्च					२९५.३५	२७९.८८
	एकूण					१५०६२.९३	१३८६५.८०
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१०६६०५.४९	९३४५६.१०
	म्हणजेच					१०६६०५	९३४५६
	'प्रति टी.सी.एम. खर्च		८७६.००			१२१६९५.७६	१०६६८५.०४
	अकुशल-कुशल प्रमाण	८५	१५				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (25 x 20 x 3 m.) Slope 1:1
भाग-१ :- मजुराद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	४४६.६०	११६.३८	१०१.१५	५११७५.०८	४५१७३.३९
		२ अ	२९७.७३	१४६.६१	१२७.५७	४३६५०.४९	३७९८९.६७
	एकूण खोदाई		७४४.३३				
२	वाहतूक	८/१	३४२.७५	२६.९९	२३.४२	९२५०.८२	८०२७.२१
३	उठाई काम	१२/१	९९.००	६६.१६	५७.५२	६०२०.५६	५२३४.३२
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	३३०.००	१०.९५	९.५२	३६१३.५०	३१४१.६०
	एकूण रक्कम					११४५१०.४५	९९५५८.१८
	२ टक्के आकस्मिक खर्च					२२९०.२९	९९९९.९६
	एकूण					९९६८००.६६	९०९५४९.३५
	एकूण मनुष्य दिन					४८१.१४	४१८.३१

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मू.व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	६३.८०	३५.३१	३२.१०	२२५२.८०	२०४८.००
		२	३२२.८७	४६.०९	४१.९०	१४८८९.०८	१३५२८.२५
	एकूण खोदाई		३८६.६७				
२	वाहतूक	१/१०.५ अ	२९०.००	८.५०	८.५०	२४६५.०२	२४६५.०२
	एकूण रक्कम					१९५९८.९०	१८०४९.२७
	२ टक्के आकस्मिक खर्च					३९९.९८	३६०.८३
	एकूण					९९९९०.८७	९८४०२.९०
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					९३६७९९.५३	९९९९५९.४४
	म्हणजेच					१३६७९२	११९९५१
	'प्रति टी.सी.एम. खर्च		९९३९.००			९२०९४७.४२	९०६०५७.८६
	अकुशल-कुशल प्रमाण	८५	९५				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (25 x 25 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	५६८.६६	११६.३८	१०१.१५	६६१८०.८८	५७५२०.१६
		२ अ	३७९.११	१४६.६१	१२७.५७	५५५८१.०२	४८३६२.८१
	एकूण खोदाई		९४७.७७				
२	वाहतूक	८/१	४३२.७५	२६.९९	२३.४२	११६७९.९२	१०१३५.०२
३	उठाई काम	१२/१	११८.००	६६.१६	५७.५२	७८०६.८८	६७८७.३६
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	३६०.००	१०.९५	९.५२	३९४२.००	३४२७.२०
	एकूण रक्कम					१४५१९०.७९	१२६२३२.५३
	२ टक्के आकस्मिक खर्च					२९०३.८१	२५२४.६५
	एकूण					१४८०९४.५२	१२८७५७.१८
	एकूण मनुष्य दिन					६१०.०४	५३०.३९

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	८४.६८	३५.३१	३२.१०	२९९०.१५	२७१८.३२
		२	४२८.५५	४६.०९	४१.९०	१९७५१.८७	१७९५६.२५
	एकूण खोदाई		५१३.२३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	३८४.९२	८.५०	८.५०	३२७१.८४	३२७१.८४
	एकूण रक्कम					२६०१३.८७	२३९४६.४१
	२ टक्के आकस्मिक खर्च					५२०.२८	४७८.९३
	एकूण					२६५३४.१४	२४४२५.३४
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१७४६२८.६७	१५३१८२.५२
	म्हणजेच					१७४६२९	१५३१८३
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१४६९.००			११९५२६.८९	१०४८४७.७२
	अकुशल-कुशल प्रमाण		८४	१६			

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (30 x 25 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	६९०.७३	११६.३८	१०१.१५	८०३८६.६९	६९८६६.९३
		२ अ	४६०.४८	१४६.६१	१२७.५७	६७५११.५६	५८७४३.९४
	एकूण खोदाई		११५१.२१				
२	वाहतूक	८/१	५२२.७५	२६.९९	२३.४२	१४१०९.०२	१२२४२.८१
३	उठाई काम	१२/१	१४५.५०	६६.१६	५७.५२	९६२६.२८	८३६९.१६
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	३९०.००	१०.९५	९.५२	४२७०.५०	३७१२.८०
	एकूण रक्कम					१७५९०४.०५	१५२९३५.६४
	२ टक्के आकस्मिक खर्च					३५१८.०८	३०५८.७१
	एकूण					१७९४२२.१३	१५५९९४.३६
	एकूण मनुष्य दिन					७३९.०९	६४२.५९

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व ज.सं विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१०५.५७	३५.३१	३२.१०	३७२७.५१	३३८८.६५
		२	५३४.२२	४६.०९	४१.९०	२४६२२.२०	२२३८३.८२
	एकूण खोदाई		६३९.७९				
२	वाहतूक	१/१०.५ अ	४७९.८४	८.५०	८.५०	४०७८.६६	४०७८.६६
	एकूण रक्कम					३२४२८.३७	२९८५१.९३
	२ टक्के आकस्मिक खर्च					६४८.५७	५९७.०२
	एकूण					३३०७६.९४	३०४४८.९५
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२१२४९९.०८	१८६४४२.५९
	म्हणजेच					२१२४९९	१८६४४३
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१७९९.००			११८६४८.२८	१०४०९९.६७
	अकुशल-कुशल प्रमाण	८४	१६				

म.गां.रा.प्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड (30 x 30 x 3 m.) Slope 1:1

भाग-१ :- मजुराद्वारे १.७५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	८३९.०४	११६.३८	१०१.१५	९७६४७.४८	८४८६८.९०
		२ अ	५५९.३६	१४६.६१	१२७.५७	८२००७.७७	७१३५७.५६
	एकूण खोदाई		१३९८.४०				
२	वाहतूक	८/१	६३९.५०	२६.९९	२३.४२	१७०४४.१९	१४७८९.७३
३	उठाई काम	१२/१	१७९.००	६६.१६	५७.५२	११८४२.६४	१०२९६.०८
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	४२०.००	१०.९५	९.५२	४५९९.००	३९९८.४०
	एकूण रक्कम					२१३१४१.०७	१८५३१०.६६
	२ टक्के आकस्मिक खर्च					४२६२.८२	३७०६.२९
	एकूण					२१७४०३.८९	१८९०१६.८७
	एकूण मनुष्य दिन					८९५.५५	७७८.६२

भाग-२ :- साहित्याद्वारे १.२५ मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१३९.६०	३५.३१	३२.१०	४६४६.९४	४२२४.४९
		२	६६६.००	४६.०९	४१.९०	३०६९५.९४	२७९०५.४०
	एकूण खोदाई		७९७.६०				
२	वाहतूक	१/१०.५ अ	५९८.२०	८.५०	८.५०	५०८४.७०	५०८४.७०
	एकूण रक्कम					४०४२७.५८	३७२१४.५९
	२ टक्के आकस्मिक खर्च					८०८.५५	७४४.२९
	एकूण					४१२३६.१३	३७९५८.८८
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२५८६४०.०२	२२६९७५.७५
	म्हणजेच					२५८६४०	२२६९७६
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२१९६.००			११७७७७.७९	१०३३५८.७२
	अकुशल-कुशल प्रमाण	८३	१७				

उपाय-६:- २.०० मी. मजुराद्वारे व १.०० मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंडाचा गोषवारा

(मजुराद्वारे खोदकामासाठी केंद्र शासन अधिसूचना दि. २४.०३.२०२० नुसार मजुरी रु. २३८/- प्रमाणे व साहित्याद्वारे खोदकामाकरिता मृ. व ज. सं. विभाग दरसूची २०१८-१९ चे दराप्रमाणे)

अ. क्र	शेततळ्याचे आकारमान	खोदकामावरील खर्च (रु.)				एकूण(रु.)(प्रस्तावित आर्थिक मापदंड)		अकुशल कुशल प्रमाण
		मजुराद्वारे		साहित्याद्वारे		ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	
		ज.जा.उ.यो/ डो.क्षेत्र	इतर क्षेत्र	ज.जा.उ.यो / डो.क्षेत्र	इतर क्षेत्र			
१	१० X १० X ३ मी.	२००१३.२८	१७४०२.८३	११६७.५४	१०६१.४०	२११८१	१८४६४	९४:०६
२	१५ X १० X ३ मी.	३२४८२.६१	२८२४५.६७	२२९७.२५	२०८८.४१	३४७८०	३०३३४	९३:०७
३	१५ X १५ X ३ मी.	५३९७८.४५	४६९३३.७५	५१८५.१३	४७७२.८७	५९१६४	५१७०७	९१:०९
४	२० X १५ X ३ मी.	७४९५७.९८	६५१७३.८३	७७७२.२७	७१५४.५७	८२७३०	७२३२८	९०:१०
५	२० X २० X ३ मी.	१०४६४७.८०	९०९८५.६८	११६४९.५४	१०७२३.६९	११६२९७	१०१७०९	८९:११
६	२५ X २० X ३ मी.	१३३९५२.०७	११६४६२.९८	१५५२७.२८	१४२९३.२४	१४९४७९	१३०७५६	८९:११
७	२५ X २५ X ३ मी.	१७०५२८.२०	१४८२६३.९०	२०६९७.२८	१९०५२.३६	१९१२२५	१६७३१६	८९:११
८	३० X २५ X ३ मी.	२०७१११.०८	१८००७०.६७	२५८६७.२८	२३८११.४८	२३२९७८	२०३८८२	८८:१२
९	३० X ३० X ३ मी.	२५१५९९.०१	२१८७५०.४९	३२३२९.५५	२९७६०.१६	२८३९२९	२४८५११	८८:१२

उपाय-६ :- २.०० मी. मजुराद्वारे व १.०० मी. साहित्याद्वारे शेततळे खोदणे
म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

उपाय- ६ भाग -१ :- मजुराद्वारे- २.०० मी.

(10 x 10 x 3 m.)

Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराग्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	७८.४०	११६.३८	१०१.१५	११२४.४२	७९३०.३६
		२ अ	५२.२७	१४६.६१	१२७.५७	७६६३.०१	६६६७.८३
	एकूण खोदाई		१३०.६७				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०.००	०.००
३	उठाई काम	१२/१	२१.२०	६६.१६	५७.५२	१४०२.५९	१२१९.४२
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	१३०.६७	१०.९५	९.५२	१४३०.८४	१२४३.९८
	एकूण रक्कम					१९६२०.८६	१७०६१.५९
	२ टक्के आकस्मिक खर्च					३९२.४२	३४९.२३
	एकूण					२००१३.२८	१७४०२.८३
	एकूण मनुष्य दिन					८२.४४	७१.६९

भाग-२ :- साहित्याद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ व ज.सं. विभाग दरमुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	४.२६	३५.३१	३२.१०	१५०.४९	१३६.८१
		२	२१.५७	४६.०९	४१.९०	९९४.१६	९०३.७८
	एकूण खोदाई		२५.८३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					११४४.६५	१०४०.५९
	२ टक्के आकस्मिक खर्च					२२.८९	२०.८९
	एकूण					११६७.५४	१०६१.४०
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२११८०.८३	१८४६४.२३
	म्हणजेच					२११८१	१८४६४
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१५६.५०			१३५३४०.७४	११७९८२.२९
	अकुशल-कुशल प्रमाण	९४	६				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

२.०० मी.

(15 x 10 x 3 m.)

Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	१२६.४०	११६.३८	१०१.१५	१४७१०.६६४८	१२७८५.५६
		२ अ	८४.२७	१४६.६१	१२७.५७	१२३५४.५३१५	१०७५०.०७
	एकूण खोदाई		२१०.६७				
२	वाहतूक	८/१	०.००	२६.९९	२३.४२	०	०.००
३	उठाई काम	१२/१	३७.५०	६६.१६	५७.५२	२४८१	२१५७.००
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	२१०.००	१०.९५	९.५२	२२९९.५०	१९९९.२०
	एकूण रक्कम					३१८४५.७०	२७६९९.८३
	२ टक्के आकस्मिक खर्च					६३६.९९	५५३.८४
	एकूण					३२४८२.६९	२८२४५.६७
	एकूण मनुष्य दिन					१३३.८१	११६.३५

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	८.३९	३५.३१	३२.१०	२९६.१४	२६९.२२
		२	४२.४४	४६.०९	४१.९०	१९५६.०६	१७७८.२४
	एकूण खोदाई		५०.८३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	०.००	८.५०	८.५०	०.००	०.००
	एकूण रक्कम					२२५२.२०	२०४७.४६
	२ टक्के आकस्मिक खर्च					४५.०४	४०.९५
	एकूण					२२९७.२५	२०८८.४१
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					३४७७९.८६	३०३३४.०७
	म्हणजेच					३४७८०	३०३३४
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२६९.५०			१३३००९.३७	११६०००.२८
	अकुशल-कुशल प्रमाण	९३	७				

म.गां.रा.प्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

२.०० मी.

(15 x 15 x 3 m.)

Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	२०४.४०	११६.३८	१०१.१५	२३७८८.३०	२०६७५.२६
		२ अ	१३६.२७	१४६.६१	१२७.५७	१९९७८.२५१५	१७३८३.७०८८
	एकूण खोदाई		३४०.६७				
२	वाहतूक	८/१	७९.५०	२६.९९	२३.४२	२१४५.७०५	१८६१.८९
३	उठाई काम	१२/१	६६.२०	६६.१६	५७.५२	४३७९.७९	३८०७.८२
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	२४०.००	१०.९५	९.५२	२६२८.००	२२८४.८०
	एकूण रक्कम					५२९२०.०५	४६०१३.४९
	२ टक्के आकस्मिक खर्च					१०५८.४०	९२०.२७
	एकूण					५३९७८.४५	४६९३३.७५
	एकूण मनुष्य दिन					२२२.३५	१९३.३३

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मू.व ज.सं विभाग दरमुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१६.५५	३५.३१	३२.१०	५८४.५४	५३१.४०
		२	८३.७८	४६.०९	४१.९०	३८६१.४२	३५१०.३८
	एकूण खोदाई		१००.३३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	७५.००	८.५०	८.५०	६३७.५०	६३७.५०
	एकूण रक्कम					५०८३.४६	४६७९.२८
	२ टक्के आकस्मिक खर्च					१०१.६७	९३.५९
	एकूण					५१८५.१३	४७७२.८७
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					५९१६३.५८	५१७०६.६२
	म्हणजेच					५९१६४	५१७०७
	'प्रति टी.सी.एम. खर्च		४४९.००			१३४९५७.७८	११७२४८.५७
	अकुशल-कुशल प्रमाण	९१	९				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजूराद्वारे

२.०० मी.

(20 x 15 x 3 m.)

Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराग्रा.रो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	२८२.४०	११६.३८	१०१.१५	३२८६५.९४	२८५६४.९६
		२ अ	१८८.२७	१४६.६१	१२७.५७	२७६०१.९७	२४०१७.३५
	एकूण खोदाई		४७०.६७				
२	वाहतूक	८/१	१४०.००	२६.९९	२३.४२	३७७८.६०	३२७८.८०
३	उठाई काम	१२/१	९५.००	६६.१६	५७.५२	६२८५.२०	५४६४.४०
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	२७०.००	१०.९५	९.५२	२९५६.५०	२५७०.४०
	एकूण रक्कम					७३४८८.२२	६३८९५.९१
	२ टक्के आकस्मिक खर्च					१४६९.७६	१२७७.९२
	एकूण					७४९५७.९८	६५१७३.८३
	एकूण मनुष्य दिन					३०८.७७	२६८.४७

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मू.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	२४.८०	३५.३१	३२.१०	८७५.८५	७९६.२२
		२	१२५.५३	४६.०९	४१.९०	५७८५.६८	५२५९.७१
	एकूण खोदाई		१५०.३३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	११२.७५	८.५०	८.५०	९५८.३५	९५८.३५
	एकूण रक्कम					७६१९.८८	७०१४.२८
	२ टक्के आकस्मिक खर्च					१५२.४०	१४०.२९
	एकूण					७७७२.२७	७१५४.५७
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					८२७३०.२५	७२३२८.४०
	म्हणजेच					८२७३०	७२३२८
	'प्रति टी.सी.एम. खर्च		६२९.००			१३३२२९.०२	११६४७०.८५
	अकुशल-कुशल प्रमाण	९०	९०				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

२.०० मी.

(20 x 20 x 3 m.)

Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	३९०.४०	११६.३८	१०१.१५	४५४३४.९८	३९४८९.१६
		२ अ	२६०.२७	१४६.६१	१२७.५७	३८१५७.८९	३३२०२.३९
	एकूण खोदाई		६५०.६७				
२	वाहतूक	८/१	२४८.५०	२६.९९	२३.४२	६७०७.०२	५८१९.८७
३	उठाई काम	१२/१	१३६.२०	६६.१६	५७.५२	९०१०.९९	७८३४.२२
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	३००.००	१०.९५	९.५२	३२८५.००	२८५६.००
	एकूण रक्कम					१०२५९५.८८	८९२०१.६५
	२ टक्के आकस्मिक खर्च					२०५१.९२	१७८४.०३
	एकूण					१०४६४७.८०	९०९८५.६८
	एकूण मनुष्य दिन					४३१.०८	३७४.८०

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	३७.९८	३५.३१	३२.१०	१३१२.८१	११९३.४६
		२	१८८.१५	४६.०९	४१.९०	८६७१.८३	७८८३.४९
	एकूण खोदाई		२२५.३३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	१६९.००	८.५०	८.५०	१४३६.४८	१४३६.४८
	एकूण रक्कम					११४२१.१२	१०५१३.४२
	२ टक्के आकस्मिक खर्च					२२८.४२	२१०.२७
	एकूण					११६४९.५४	१०७२३.६९
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					११६२९७.३४	१०९७०९.३७
	म्हणजेच					११६२९७	१०९७०९
	'प्रति टी.सी.एम. खर्च		८७६.००			१३२७५९.५२	११६९०६.५९
	अकुशल-कुशल प्रमाण	८९	११				

(53)

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

२.०० मी.

(25 x 20 x 3 m.)

Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मार्गारारा.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	४९८.४०	११६.३८	१०१.१५	५८००४.०२	५०४१३.३६
		२ अ	३३२.२७	१४६.६१	१२७.५७	४८७९३.८१	४२३८७.४३
	एकूण खोदाई		८३०.६७				
२	वाहतूक	८/१	३४२.७५	२६.९९	२३.४२	९२५०.८२	८०२७.२१
३	उठाई काम	१२/१	१७७.५०	६६.१६	५७.५२	११७४३.४०	१०२०९.८०
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	३३०.००	१०.९५	९.५२	३६१३.५०	३१४१.६०
	एकूण रक्कम					१३१३२५.५६	११४९७९.४०
	२ टक्के आकस्मिक खर्च					२६२६.५१	२२८३.५९
	एकूण					१३३९५२.०७	११६४६२.९८
	एकूण मनुष्य दिन					५५१.७९	४७९.७५

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मू.व ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	४९.५५	३५.३१	३२.१०	१७४९.७७	१५९०.७०
		२	२५०.७८	४६.०९	४१.९०	११५५८.४५	१०५०७.६८
	एकूण खोदाई		३००.३३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	२२५.२५	८.५०	८.५०	१९१४.६०	१९१४.६०
	एकूण रक्कम					१५२२२.८२	१४०१२.९८
	२ टक्के आकस्मिक खर्च					३०४.४६	२८०.२६
	एकूण					१५५२७.२८	१४२९३.२४
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१४९४७९.३५	१३०७५६.२३
	म्हणजेच					१४९४७९	१३०७५६
	'प्रति टी.सी.एम. खर्च		११३१.००			१३२१६५.६५	११५६११.१६
	अकुशल-कुशल प्रमाण	८९	११				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

२.०० मी.

(25 x 25 x 3 m.)

Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगाराप्रारो.ह.यो. दरमुची २०२० बाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	६३६.४०	११६.३८	१०१.१५	७४०६४.४६	६४३७२.०६
		२ अ	४२४.२७	१४६.६१	१२७.५७	६२२०१.९३	५४१२३.८७
	एकूण खोदाई		१०६०.६७				
२	वाहतूक	८/१	४३२.७५	२६.९९	२३.४२	११६७९.९२	१०१३५.०१
३	उठाई काम	१२/१	२३९.२०	६६.१६	५७.५२	१५२९६.१९	१३२९८.६२
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	३६०.००	१०.९५	९.५२	३९४२.००	३४२७.२०
	एकूण रक्कम					१६७१८४.५१	१४५३५६.७६
	२ टक्के आकस्मिक खर्च					३३४३.६९	२९०७.९४
	एकूण					१७०५२८.२०	१४८२६३.९०
	एकूण मनुष्य दिन					७०२.४६	६१०.७४

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरमुची २०१८-१९ बाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	६६.०५	३५.३१	३२.१०	२३३२.३८	२१२०.३५
		२	३३४.२८	४६.०९	४१.९०	१५४०६.९७	१४००६.३३
	एकूण खोदाई		४००.३३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	३००.२५	८.५०	८.५०	२५५२.१०	२५५२.१०
	एकूण रक्कम					२०२९१.४५	१८६७८.७८
	२ टक्के आकस्मिक खर्च					४०५.८३	३७३.५८
	एकूण					२०६९७.२८	१९०५२.३६
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					१९९२२५.४८	१६७३९६.२५
	म्हणजेच					१९९२२५	१६७३९६
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१४६९.००			१३०८८६.७९	११४५२९.७३
	अकुशल-कुशल प्रमाण	८९	११				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे

२.०० मी.

(30 x 25 x 3 m.)

Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगां.रा.ग्रा.रो.ह.यो. दरमुची २०२० वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	७७४.४०	११६.३८	१०१.१५	९०१२४.९०	७८३३०.७६
		२ अ	५१६.२७	१४६.६१	१२७.५७	७५६९०.०५	६५८६०.३१
	एकूण खोदाई		१२९०.६७				
२	वाहतूक	८/१	५२२.७५	२६.९९	२३.४२	१४१०९.०२	१२२४२.८१
३	उठाई काम	१२/१	२८५.००	६६.१६	५७.५२	१८८५५.६०	१६३९३.२०
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	बांधाचे संस्करण करणे	९ अ	३९०.००	१०.९५	९.५२	४२७०.५०	३७१२.८०
	एकूण रक्कम					२०३०५०.०८	१७६५३९.८८
	२ टक्के आकस्मिक खर्च					४०६९.००	३५३०.८०
	एकूण					२०७११९.०८	१८००७०.६७
	एकूण मनुष्य दिन					८५३.१५	७४१.७६

भाग-२ :- साहित्याद्वारे

१.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरमुची २०१८-१९ वाव क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	८२.५५	३५.३१	३२.१०	२९१५.००	२६५०.००
		२	४१७.७८	४६.०९	४१.९०	१९२५५.४८	१७५०४.९८
	एकूण खोदाई		५००.३३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	३७५.२५	८.५०	८.५०	३१८९.६०	३१८९.६०
	एकूण रक्कम					२५३६०.०८	२३३४४.५८
	२ टक्के आकस्मिक खर्च					५०७.२०	४६६.८९
	एकूण					२५८६७.२८	२३८११.४८
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२३२९७८.३६	२०३८८२.१५
	म्हणजेच					२३२९७८	२०३८८२
	'प्रति टी.सी.एम. खर्च		१७९९.००			१३००८२.८४	११३८३७.०५
	अकुशल-कुशल प्रमाण	८८	१२				

म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत ६०:४० या अकुशल-कुशल प्रमाणात मजुर व साहित्याद्वारे इनलेट/
आऊटलेट विरहित शेततळे खोदण्यासाठी प्रस्तावित आर्थिक मापदंड

भाग-१ :- मजुराद्वारे २.०० मी. (30 x 30 x 3 m.) Slope 1:1

अ. क्र	कामाचा प्रकार	मगांराप्रारो.ह.यो. दरसुची २०२० बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१ अ	९४२.४०	११६.३८	१०१.१५	१०९६७६.७४	९५३२३.९६
		२ अ	६२८.२७	१४६.६१	१२७.५७	९२११०.३७	८०१४८.१५
	एकूण खोदाई		१५७०.६७				
२	वाहतूक	८/१	६३१.५०	२६.९९	२३.४२	१७०४४.१९	१४७८९.७३
३	उठाई काम	१२/१	३५१.२०	६६.१६	५७.५२	२३२३५.३९	२०२०१.०२
		१२/२	०.००	९५.२०	८२.८२	०.००	०.००
४	वांधाचे संस्करण करणे	९ अ	४२०.००	१०.९५	९.५२	४५९९.००	३९९८.४०
	एकूण रक्कम					२४६६६५.६९	२१४४६१.२७
	२ टक्के आकस्मिक खर्च					४९३३.३१	४२८९.२३
	एकूण					२५१५९९.०१	२१८७५०.४९
	एकूण मनुष्य दिन					१०३६.४१	९०१.१०

भाग-२ :- साहित्याद्वारे १.०० मी.

अ. क्र	कामाचा प्रकार	मृ.व.ज.सं. विभाग दरसुची २०१८-१९ बाब क्र	परीमाण घ.मी.	दर (रुपये)		रक्कम (रुपये)	
				ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर	ज.जा.उ.यो डो.क्षेत्र	इतर
१	मातीकाम	१	१०३.१८	३५.३१	३२.१०	३६४३.२७	३३१२.०६
		२	५२२.१५	४६.०९	४१.९०	२४०६५.८९	२१८७८.०९
	एकूण खोदाई		६२५.३३				
२	वाहतूक	१/१०.५ अ	४६९.००	८.५०	८.५०	३९८६.४८	३९८६.४८
	एकूण रक्कम					३१६९५.६४	२९१७६.६२
	२ टक्के आकस्मिक खर्च					६३३.९१	५८३.५३
	एकूण					३२३२९.५५	२९७६०.१६
	एकूण रक्कम-(भाग-१ + भाग-२)					२८३९२८.५६	२४८५१०.६५
	म्हणजेच					२८३९२९	२४८५११
	'प्रति टी.सी.एम. खर्च		२१९६.००			१२९२९३.५१	११३१६५.१४
	अकुशल-कुशल प्रमाण	८८	१२				

